



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष २, ६९(४)]

शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०१६/अग्रहायण ४, शके १९३८

[पृष्ठे १३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १३९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ नोव्हेंबर २०१६

परिशिष्ट-१६

क्रमांक रानिआ/मनपा-२०१६/प्र.क्र. ३५/का-०५.— “महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई ५९)” (यापुढे सदर अधिनियम म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५(३), ५अ व कलम १४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रारूप अधिसूचना क्र. ९७, दिनांक १० ऑक्टोबर २०१६ च्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्यासंदर्भात आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गांच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून मी, ज. स. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

अधिसूचना

१. ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र, यांनी “महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९” च्या अधिनियमाच्या कलम ५अ च्या तरतुदीखाली नाशिक महानगरपालिकेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या आहेत.

सदस्य संख्या तसेच आरक्षित जागा, इत्यादीचा तपशील

(i) एकूण संख्या

(अ) निवडावयाच्या सदस्यांची संख्या	...	१२२
(ब) चार सदस्यांच्या प्रभागांची संख्या	...	२९
(क) तीन सदस्यांच्या प्रभागांची संख्या	...	२
(ड) पाच सदस्यांच्या प्रभागांची संख्या	...	०
(इ) एकूण प्रभागांच्या संख्या	...	३१

(१)

(ii) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

(अ) अनुसूचित जाती	...	१८
(ब) अनुसूचित जमाती	...	९
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	...	३३
(iii) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून)	...	६१

(iv) उपरोक्त अ.क्र. (iii) पैकी वरील क्र. (ii) अ, (ii) ब, (ii) क येथे दर्शविलेल्या जागांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.

(अ) अनुसूचित जाती	...	९
(ब) अनुसूचित जमाती	...	५
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	...	१७
(v) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	...	
[अनुक्रमांक (iii) समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक (iv) समोरील नमूद केलेल्या जागा]		३०
(vi) अराखीव जागा	...	३२

२. आणि ज्याअर्थी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग त्याचप्रमाणे स्त्रियांसाठीचे (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक ०७/१०/२०१६ रोजी सोडत काढण्यात आली.

३. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र, "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९" चे कलम ५ (३) व १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

४. या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.

अनुसूची

(प्रभागाची व्याप्ती व आरक्षण, इत्यादीचा तपशील)

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूचित अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
(१)	(२)	(३)	(४)
१ लोकसंख्या एकूण - ५३२९४ अ.जा. - ५९४६ अ.ज. - ९४७८	म्हसरुळ, पोकार कॉलनी, किशोर सुर्यवंशी मार्ग, ओंकार नगर	स्थळे - किशोर सुर्यवंशी मार्ग, बोरगड, चामर लेणे,म्हसोबा वाडी, प्रभात नगर, ओमकारनगर, गोरक्ष नगर, पोकार कॉलनी,गायत्री नगर, कलानगर, गजपंथ सोसायटी परिसर, म्हसरुळ गावठाण व मळे परिसर.	१अ - अनुसूचित जाती महिला १ब - अनुसूचित जमाती महिला १क - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १ड - सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>उत्तर- महानगरपालिका हद्दीवरील मखमलाबाद स.नं. 325 पासून मनपा हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन मनपा हद्दीवरील म्हसरुळ स.नं. 92 पर्यंत.</p> <p>पुर्व - मनपा हद्दीवरील म्हसरुळ स.नं.92 पासून म्हसरुळ आडगाव शीव हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन म्हसरुळ स.नं.124 (शीव रस्ता जंक्शन-नाशिक, म्हसरुळ, आडगाव शीव) पर्यंत.</p> <p>दक्षिण- म्हसरुळ स.नं.124 (शीव रस्ता जंक्शन-नाशिक, म्हसरुळ, आडगाव शीव) पासून नाशिक म्हसरुळ शीव हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन गोरक्ष चौकापर्यंत, तेथून डी.पी.रस्त्याने दत्त चौक, तेथून पुढे डी.पी. रस्त्याने पेटरोड, आरटीओ ऑफीस पर्यंत.(मखमलाबाद स.नं.27)</p> <p>पश्चिम-पेटरोड आरटीओ ऑफिस, मखमलाबाद स.नं.27 पासून पेटरोड हद्दीने उत्तरेकडे जावून पूर्वेकडील भाग घेऊन मनपा हद्दीवरील मखमलाबाद स.नं.325 पर्यंत.</p>	
<p>2 लोकसंख्या एकूण - 4 7027 अ.जा. - 6074 अ.ज. - 4876</p>	<p>आडगांव, कोणार्क नगर, नांदूर-मनूर, विडी कामगार</p>	<p>स्थळे - आडगाव मळे परिसर,एमईटी कॉलेज,ग्रामीण पोलीस वसाहत, आडगाव एमव्हीपी मेडीकल कॉलेज, आडगाव गावठाण परिसर,कोणार्क नगर, जत्रा हॉटेल मागील परिसर, अमृतधाम,विडी कामगार वसाहत, दुर्गा नगर, नांदूर-मानूर गाव व मळे परिसर.</p> <p>उत्तर - मनपा हद्दीवरील आडगाव गट नं.1109 पासून मनपा हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन मनपा हद्दीवरील आडगाव गट नं.1794 पर्यंत.</p> <p>पुर्व - मनपा हद्दीवरील आडगाव गट नं.1794 पासून मनपा हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन</p>	<p>2 अ -अनुसूचित जाती महिला 2 ब -अनुसूचित जमाती 2 क- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 2 ड – सर्वसाधारण महिला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>दक्षिणेकडे जाऊन गोदावरी नदीलगत मानूर स.नं.74 पर्यंत.</p> <p>दक्षिण - गोदावरी नदीलगत मानूर स.नं.74 पासून गोदावरी नदीच्या हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन कपिला - गोदावरी संगमावरील नाशिक स.नं.339 पर्यंत.</p> <p>पश्चिम - कपिला-गोदावरी संगमा वरील नाशिक स.नं.339 पासून वहिवाट रस्त्याने पुर्वेकडील भाग घेऊन औरंगाबाद रोड पर्यंत, औरंगाबाद रस्त्याने पुर्वेकडे जाऊन रामांजेय मंदिर पर्यंत तेथून पुढे कॉलनी रस्त्याने उत्तरेकडे कॅनॉल पर्यंत तेथून कॅनॉल हद्दीने पुढे पश्चिमेकडे दुर्गा नगर लगतचा भाग घेऊन कपिला नदी हद्दीपर्यंत तेथून कपिला हद्दीने राजयोग मंगल कार्यालयापर्यंत तेथून पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -3 च्या हद्दीने पुर्वेकडील भाग घेऊन आडगाव गट नं.561 पर्यंत तेथून पुढे शीव रस्त्याने (म्हसरुळ - आडगाव शीव, धात्रक फाटा रस्त्याने) मनपा हद्दीवरील आडगाव गट नं.1109 हद्दीपर्यंत.</p>	
<p>3 लोकसंख्या एकूण - 52808 अ.जा. - 2919 अ.ज. - 4245</p>	<p>टकलेनगर- कृष्णनगर, गणेशवाडी, हिरावाडी रोड, गोपाळ नगर, रासबिहारी शाळा</p>	<p>स्थळे - रासबिहारी शाळेमागील परिसर, गोपाळ नगर, शिवकृपा नगर, कमलनगर, मिनाताई ठाकरे स्टेडीयम मागील परिसर, लाटे नगर, हिरावाडी रोड परिसर, विजय नगर, जनार्दन स्वामी नगर, त्रिमुर्ती नगर, महालक्ष्मी नगर, ओम नगर, क्षिरसागर कॉलनी, बाप्पा सिताराम परिसर, कृष्ण नगर, टकले नगर, एस.टी. डेपोमागील परिसर, पंचवटी अमरधाम परिसर, शेरी मळा, गणेशवाडी आयुर्वेद कॉलेज, केवडीबन, डॅंटल कॉलेज परिसर, स्वामी नारायण नगर, चव्हाण मळा परिसर, स्वातंत्र्य वीर सावरकर परिसर.</p>	<p>3 अ- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 3 ब - सर्वसाधारण महिला 3 क - सर्वसाधारण महिला 3 ड - सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>उत्तर - म्हसरुळ-नाशिक शीव हद्दीवरील वाघाडी नदीपासून नाशिक स.नं. 163 पासून शीव हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन, नाशिक आडगाव शीवेवरील नाशिक सर्वे.नं.236 पर्यंत.</p> <p>पूर्व - नाशिक आडगाव शीवे वरील नाशिक स.नं. 236 पासून शीव रस्ता हद्दीने, रा.म.क्र.3 लगत नाशिक स.नं.241 पर्यंत तेथून पुढे रा.म.क्र.3 हद्दीने उत्तर-पूर्वे कडील भाग घेऊन राजयोग मंगल कार्यालयापर्यंत तेथून पुढे नाशिक स.नं. 284 पश्चिम हद्दीने दुर्गा नगर सोडून कपिला नदी/नाला पर्यंत तेथून दुर्गा नगर दक्षिण हद्दीने डावा तट कालव्यापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे जाऊन रामांजेय मंदिर कॉलनी रस्त्याने औरंगाबाद रस्त्यापर्यंत तेथून पुढे औरंगाबाद रस्ता हद्दीने पश्चिमेकडे जाऊन स.नं. 346 (उत्तर-पश्चिम कोपरा) पर्यंत तेथून पुढे वहिवाट रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन कपिला-गोदावरी नदी संगम नाशिक स.नं. 339 पर्यंत.</p> <p>दक्षिण - कपिला-गोदावरी नदी संगम स.नं.339 पासून गोदावरी नदी हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन गोदावरी नदीलगत मनपा नविन भाजी मार्केट पर्यंत.</p> <p>पश्चिम - वाघाडी लगत मनपा भाजी मार्केट पासून वाघाडी नदी हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन, उत्तरेकडे जाऊन नाशिक म्हसरुळ शीव हद्दीवरील नाशिक स.नं. 163 पर्यंत.</p>	
<p>4 लोकसंख्या एकूण - 46305 अ.जा. - 9672 अ.ज. - 9215</p>	<p>हमालवाडी, फुलेनगर, संजय नगर, तारवाला नगर</p>	<p>स्थळे - नामको कॅन्सर हॉस्पिटल मागील परिसर श्री.शरद पवार कृषि उत्पन्न बाजार समिती सी.डी.ओ. मेरी, आदिवासी वसतीगृह परिसर, मेरी वसाहत, तारवाला नगर, लामखेडे मळा, वज्रेश्वरी झोपडपट्टी, फुले नगर, वैशाली नगर, भराडवाडी,</p>	<p>4 अ -अनुसूचित जाती महिला 4 ब -अनुसूचित जमाती महिला 4 क- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 4 ड - सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>सम्राटनगर, कालिका नगर, राहुलवाडी, मनपा पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, विद्युत नगरी, पंचवटी पोलीस स्टेशन, महालक्ष्मी थिएटर परिसर, लोक सहकार नगर, आदित्य कुंज, संजय नगर, वाल्मीक नगर, मजूर वाडी, निमाणी बस स्टॅण्ड, आर.पी. विद्यालय, सुर्या आर्केड, मनपा इंदिरा गांधी दवाखाना, सुविधा हॉटेल .</p> <p>उत्तर - मखमलाबाद शिवार स.नं. 43, 449 वरील डी.पी. रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन कॅन्सर हॉस्पिटल पुढे आरटीओ लगतच्या डी.पी. रस्त्याने दत्त चौकापर्यंत पुढे लगतच्या डी.पी. रस्त्याने गोरक्ष कॉलनी चौका पर्यंत (दिडोरी रोड) पुढे नाशिक म्हसरुळ शीव रस्त्याने म्हसरुळ-नाशिक शीवेवरील वाघाडी नदी स.नं. 162 पर्यंत.</p> <p>पुर्व - नाशिक म्हसरुळ शीव रस्त्यावरील वाघाडी नाशिक स.नं. 162 पासून वाघाडी नदी हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन वाघाडी नदी हद्दीने दक्षिणेकडे जाऊन लक्ष्मण झुला पुलापर्यंत तेथून पुढे अंतर्गत रस्त्याने गुरुद्वारा रस्त्यावरील दत्तमंदीरा पर्यंत.</p> <p>दक्षिण- गुरुद्वारा रस्त्यावरील दत्त मंदीरापासून पश्चिमेकडे जाऊन, उत्तरेकडील भाग घेऊन, गजानन चौकापर्यंत, तेथून पुढे शिवाजी चौक ते पुढे नवीन मालवीय चौक सरस्वती कॉम्प्लेक्स, तेथून पुढे पंचवटी कारंजा पुढे दिडोरी नाक्यापर्यंत तेथून पुढे दिडोरी रस्ता हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन महावीर नगरी लगतच्या रस्त्यापर्यंत तेथून पुढे भगर मील रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन पेटरोड पर्यंत. (नाशिक सर्वे नं.110ड).</p> <p>पश्चिम - पेटरस्ता नाशिक स.नं.110ड भगर मील रस्ता कॉर्नर पासून पेट रस्ता</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन उत्तरेकडे जाऊन नाशिक डावा तट कालव्यापर्यंत तेथून पुढे कॅनॉल हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन नाल्यालगत नाशिक स.नं.70 पर्यंत तेथून पुढे नाल्याच्या हद्दीने उत्तरेकडे जाऊन नाल्यालगत व डी.पी. रस्त्यालगत मखमलाबाद स.नं.43, व स.नं. 449 पर्यंत.</p>	
<p>5 लोकसंख्या एकूण - 44605 अ.जा. - 3151 अ.ज. - 2916</p>	<p>पंचवटी गावठाण, मखमलाबाद नाका, भक्तीधाम, दत्तनगर</p>	<p>स्थळे - कुमावत नगर, दत्त नगर, जाणता राजा कॉलनी, सुदर्शन कॉलनी, शिंदे नगर, नवनाथ नगर, ड्रिम कॅसेल, जाधव कॉलनी, मधुबन कॉलनी, गजानन कॉलनी, नवनिर्माण चौक, राजपाल कॉलनी, रोहिणी नगर, भक्तीधाम, पेठ नाका परिसर, चित्रकुट सोसायटी, दिंडोरी रोड कृषि उत्पन्न समिती मागील परिसर, एरंडवाडी, मखमलाबाद नाका परिसर, चिचबन, इंद्रकुंड, जाजूवाडी, मालेगाव स्टॅण्ड, अशोक थिएटर परिसर, रामकुंड परिसर, पंचवटी वाचनालय, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर, सितागुफा परिसर, ढिकले नगर, नाग चौक.</p> <p>उत्तर - नाशिक डावा तट कालवा लगतचा नाला, नाशिक स.नं.70 पासून कॅनॉल हद्दीने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन पेटरोड स.नं.78(पै) पर्यंत.</p> <p>पुर्व - पेटरोड डावा तट कालवा (स.नं. 78 पैकी) पासून पेटरोड हद्दीने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन पेट्रोल पंप चौका पर्यंत तेथून पुढे भगर मील रस्त्याने दिंडोरी रस्त्यापर्यंत (चित्रकुट सोसायटी) तेथून पुढे दिंडोरी रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन दिंडोरी नाका पर्यंत तेथून पुढे पंचवटी कारंजा ते नविन मालवीय चौक (सरस्वती कॉम्प्लेक्स पर्यंत.)</p>	<p>5 अ -नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 5 ब – सर्वसाधारण महिला 5 क – सर्वसाधारण महिला 5 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>दक्षिण - नविन मालवीय चौकापासून सरस्वती कॉम्प्लेक्स लगतच्या पूर्वेकडे जाऊन शिवाजी चौक ते गजानन चौक, गुरुद्वारा रस्त्याने वाघाडी नदीपर्यंत, तेथून पुढे वाघाडी नदी हद्दीने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन गोदावरी नदी पर्यंत तेथून पुढे गोदावरी हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन पूर्वेकडे जाऊन गोदावरी चिंचबन पुलापर्यंत.</p> <p>पश्चिम - गोदावरी नदीलगत चिंचबन पुलापासून पूर्वेकडे जाऊन मखमलाबाद रस्त्यावरील चव्हाणके टॉवर्स पासून मखमलाबाद रस्ता हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन उत्तरेकडे जाऊन मखमलाबाद रोडवरील नाला नाशिक स.नं. 69 पर्यंत, तेथून पुढे उत्तरेकडे नाला हद्दीने उत्तरेकडे नाशिक डावा तट कालव्यापर्यंत.</p>	
6 लोकसंख्या एकूण - 49195 अ.जा. - 3771 अ.ज. - 7995	मखमलाबाद, हनुमानवाडी, रामवाडी, क्रांतीनगर	<p>स्थळे - मखमलाबाद गावठाण व मळे परिसर, इंद्रप्रस्थ नगरी, स्वामी विवेकानंद नगर, मेहरधाम मागील परिसर, अश्वमेघ नगर, कर्ण नगर, यशोदा नगर, शांतीनगर, रामकृष्ण नगर, एरिगेशन कॉलनी, विद्यानगर, वडजाई मातानगर, महादेव कॉलनी, गांधारवाडी, मोरे मळा, जगझाप मळा, कोशिरे मळा, नागरे मळा, चौधरी मळा, हनुमानवाडी, प्रोफेसर कॉलनी, क्रांती नगर, उदय नगर, तळे नगर, आदर्श नगर, कौशल्या नगर, रामवाडी.</p> <p>उत्तर - मनपा हद्दीवरील मखमलाबाद रामशेज रस्त्यावरील स.नं. 266 पासून मनपा हद्दीने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन मनपा हद्दीने पेटरोड लगत मखमलाबाद स.नं. 278 पर्यंत.</p> <p>पुर्व - मनपा हद्दीवरील पेटरोड (मखमलाबाद स.नं.278) पासून दक्षिणेकडे जाऊन पेटरोड हद्दीने पश्चिमेकडील भाग</p>	6 अ - अनुसूचित जमाती 6 ब - नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 6क - सर्वसाधारण महिला 6 ड - सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>घेऊन पेठरोड कॅन्सर हॉस्पिटल समोरील मखमलाबाद स.नं. 31 पर्यंत तेथून पुढे पेठरोड कॅन्सर हॉस्पिटल समोरील मखमलाबाद स.नं. 31 पासून लगतच्या डी.पी. रस्ता हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन मखमलाबाद स.नं.43/ 449 नाल्यापर्यंत, तेथून पुढे दक्षिणेकडे नाला हद्दीने मखमलाबाद रोडपर्यंत तेथून पुढे मखमलाबाद रोड हद्दीने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन कोठारवाडी पर्यंत तेथून पुढे चिंचबन पुल गोदावरी नदीपर्यंत.</p> <p>दक्षिण - चिंचबन पुलालगत गोदावरी नदी हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन मनपा हद्दीपर्यंत चौदशी मखमलाबाद शीव मखमलाबाद स.नं. 151 पर्यंत.</p> <p>पश्चिम - गोदावरी नदीलवरील चौदशी मखमलाबाद मनपा हद्दीवरील मखमलाबाद स.नं.151 पासून उत्तरेकडे जाऊन मनपा हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन रामशेज रस्त्यालगत मखमलाबाद स.नं.266 पर्यंत.</p>	
<p>7 लोकसंख्या एकूण - 44382 अ.जा. - 2811 अ.ज. - 2469</p>	<p>गंगापूर रोड परिसर, अशोकस्तंभ परिसर</p>	<p>स्थळे - प्रसाद मंगल कार्यालय, आयचित नगर, थत्ते नगर, राठी अमराई, केटीएचएम कॉलेज परिसर, मामा मुंगी कार्यालय, मल्हार खान स्लम, धारपुरे घाट, रुंगठा हायस्कूल परिसर, गोळे कॉलनी, पोलीस हेड क्वॉर्टर, पंडीत कॉलनी, पाटील लेन परिसर, डॉन बाँस्को स्कूल परिसर, डिसूझा कॉलनी.</p> <p>उत्तर - गोदावरी नदीच्या उजव्या तीरावरील वृंदावन अपार्टमेंट समोरील रस्त्याचे नदीलगतचे हद्दीपासून पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन शासनाची नर्सरी, सुयोजीत गार्डन, गंगापूर पंपिंग स्टेशन, सोमवंशी</p>	<p>7 अ -नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 7 ब – सर्वसाधारण महिला 7 क – सर्वसाधारण महिला 7 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>मळा, जोशी वाडा झोपडपट्टी, केटीएचएम कॉलेज, मल्हार खान स्लम घेऊन हनुमान घाट,घारपुरे घाट, सिध्देश्वर मंदिर, फणिबाबा दर्गा घेऊन नदी काठावरील गंगावाडीतील तुळजा भवानी मंदिरापर्यंत.</p> <p>पूर्व- गोदावरी नदीच्या तिरावरील गंगावाडीतील तुळजा भवानी मंदिरापासून दक्षिणेकडील डांगर उतार रस्त्याने जाऊन पश्चिमेकडील भाग व निमाणी मंगल कार्यालय घेऊन निमाणी चाळ, हेमलता थिएटर घेऊन पश्चिमेकडील रस्त्याने शनी लेन पर्यंत तेथून शनी लेन ने पश्चिमेकडील गजानन ड्राय क्लिनर्स ते सानप भेलपुरी पावेतोचा भाग घेऊन तेथून रस्ता ओलांडून महाराष्ट्र पुस्तक भांडार घेऊन देवधर लेनने जावून पश्चिमेकडील घर क्र.475 पासूनचा भाग घेऊन तेथून पश्चिमेकडील घनकर लेनच्या रस्त्याने जाऊन देवरगांवकर वाडा घेऊन तेथून दक्षिणेकडे सुगंधा क्लिनिक, कमल इंडस्ट्रीज घेऊन व मारुती मंदिर परिसर घेऊन अशोकस्तंभ पावेतो तेथून जुना आग्रारोडने इंटरनॅशनल वेल्डींग वर्क्स, विकास सर्कल थिएटर कॉलनी परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय व पश्चिमेकडील भाग घेऊन जुने सि.बी.एस. पर्यंत.</p> <p>दक्षिण - जुने सि.बी.एस. पासून शरणपूररोडने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग व पोलीस परेड ग्राऊंड मनोरथ हॉटेल, सुयोजित ट्रेड सेंटर, जॉंधळे कॉम्प्लेक्स, सुमती सोसायटी, बीएसएनएल कार्यालय घेऊन कॅनडा सिग्नल वरील अँगोरा टॉवर पर्यंत तेथून मुख्य रस्त्याने उत्तरेकडे जाऊन पुर्वेकडील भाग घेऊन कॉलेज रोडने</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>पश्चिमेकडे जाऊन अहिरराव फोटो स्टुडीओ पासून उत्तरेकडील भाग घेऊन डॉन बॉस्को स्कूल परिसर घेऊन डिसूझा कॉलनी परिसर घेऊन लोकमत सर्कल जवळील ऋषिकेश-अ सोसायटीपर्यंत.</p> <p>पश्चिम - कॉलेज रोडवरील लोकमत सर्कल येथील ऋषिकेश-अ सोसायटीपासून जेहान सर्कल रस्त्याने पूर्वेकडील परिसर घेऊन व तेथून जेहान सर्कल ते नरसिंग नगर चौकातील पूर्वेकडील भाग घेऊन चंद्रविर प्लाझा सोसायटी पावेतो तेथून पूर्वेकडील रस्त्याने दक्षिणेकडील श्रमिक कॉलनी परिसर घेऊन आकाशवाणी चौकापर्यंत पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने पूर्वेकडील नक्षत्र कॉलनी, तिरुपती टाऊन, अरिहंत हॉस्पिटल टाऊन टाऊन घेवून गोदावरी नदी काठावरील चैतन्य नगरमधील वृंदावन अपार्टमेंट घेऊन रस्त्याने गोदावरी नदी तिरापर्यंत.</p>	
<p>8 लोकसंख्या एकूण - 44401 अ.जा. - 7265 अ.ज. - 4260</p>	<p>आनंदवली गंगापूर, काळे नगर</p>	<p>स्थळे - नरसिंहनगर, शंकरनगर, सदगुरु नगर, खांदवे नगर, सोमेश्वर कॉलनी, भवर मळा, संत कबीर नगर, काळे नगर, सावरकर नगर, आनंदवली परिसर, आनंदवली गाव, गंगापूर गाव.</p> <p>उत्तर- गंगापूर गोवर्धन मनपा हद्दीपासून गोदावरी नदीच्या उजव्या तिराने पूर्वेकडे येऊन दक्षिणेकडील भाग घेऊन पुढे गोदावरी नदीकाठाने उजव्या तिरावरील भगूरकर मळयापर्यंत.</p> <p>पूर्व- गोदावरी नदीलगत उजव्या किनाऱ्यावरील भगूरकर मळयापासून दक्षिणेकडील गार्गी हाऊस व पश्चिमेकडील परिसर घेऊन नंतर डी.पी.रस्ता ओलांडून तिरुपती टाऊन चौकातून</p>	<p>8 अ -अनुसूचित जाती महिला 8 ब -अनुसूचित जमाती महिला 8 क -नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 8 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>आकाशवाणी टॉवरपर्यंत तेथून पश्चिमेकडील विठठल मंदिर ते भगवान कुटे बंगल्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे जाऊन लोटस् पार्क, मंडलिक पार्क, करी लीव्हज् हॉटेल घेऊन जेहान सर्कलपर्यंत तेथून मुख्य रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन काका-का धाबा हॉटेल रामनगर परिसर घेऊन गंगापूर रोडवरील भोसला स्कूल गेटचे पश्चिम हद्दीपर्यंत जाऊन दक्षिणेकडे आनंदवली शीवेने पश्चिमेकडील परिसर घेऊन वनविहार कॉलनी आई बंगल्यापर्यंत.</p> <p>दक्षिण- वनविहार कॉलनीतील सातपूर-आनंदवली शीवेवरील आई बंगल्यापासून वनविहार कॉलनीच्या दक्षिण हद्दीने व्दारका निवास घेऊन साहील पार्क पर्यंत तेथून पश्चिमेकडे कामगार नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन पाईपलाईन रोडपर्यंत तेथून उत्तरेकडे गणेश नगर पावेतो तेथून पश्चिमेकडे जाऊन एमआयडीसी हद्दीने गणेशनगर, सदगुरु नगर, सोमेश्वर कॉलनी तेथून भवर मळा परिसर घेऊन ध्रुव नगर मागील सोमेश्वर नाल्याने उजवा तट कालव्यापर्यंत तेथून उजव्या तट कालव्याच्या हद्दीने पश्चिमेकडे जाऊन हनुमान नगर परिसर घेऊन सावरगाव रोड मनपा हद्दीपर्यंत.</p> <p>पश्चिम - सावरगाव रोड मनपा हद्दीवरील नाशिक उजवा तट कालव्यापासून शीव रस्त्याने उत्तरेकडे जाऊन गंगापूर रस्त्यापर्यंत तेथून गंगापूर रस्ता ओलांडून गंगापूर-गोवर्धन शीवेने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेऊन गंगापूर-गोवर्धन शीवेने गोदावरी नदीपर्यंत.</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
<p>9 लोकसंख्या एकूण - 47835 अ.जा. - 7079 अ.ज. - 3511</p>	<p>शिवाजी नगर परिसर,</p>	<p>स्थळे- शिवाजी नगर, ध्रुव नगर, श्रमिक नगर, धर्माजी कॉलनी, मोतीवाला कॉलेज.</p> <p>उत्तर- मनपा हद्दीपासून उजवा तट कालव्याने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन ध्रुव नगर पूर्वेकडील नाल्यापर्यंत.</p> <p>पूर्व - ध्रुवनगरचा पूर्वेकडील नाला व उजवा तट कालवा जंक्शनपासून दक्षिणेकडे नाल्याच्या हद्दीने जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन भवर वसाहत सोडून एमआयडीसी हद्दीने सुयोजित बायोटेक जवळील महादेव मंदिरापर्यंत तेथून दक्षिणेकडे एमआयडीसी हद्दीच्या रस्त्याने जाऊन पश्चिमेकडील श्रमिक नगर परिसर घेऊन सातमाऊली बस स्टॉपपर्यंत.</p> <p>दक्षिण- एमआयडीसी हद्दीच्या रस्त्याजवळील सात माऊली बस स्टॉपपासून पश्चिमेकडे रस्त्याने जाऊन उत्तरेकडील सात माऊली मंदिर परिसर घेऊन जोगेश्वरी संकुलपर्यंत तेथून दक्षिणेकडे जाऊन श्रीरामकृपा, साईप्रसाद निवास घेऊन जोगेश्वरी किराणा पावेतो तेथून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने जाऊन शिवमहिमा अपार्टमेंट घेऊन पुढे रेणुकामाता चौकातून पुढे ओमशिवशक्ती अपार्टमेंट पर्यंत तेथून उत्तरेकडील चंद्रमयी अपार्टमेंट पर्यंत तेथून पश्चिमेकडे जाऊन साईबाबा चौकातून श्री हार्टस इमारतीपर्यंत तेथून उत्तरेकडे जाऊन धनदाई रोहाऊस घेऊन महाराजा रोहाऊस घेऊन नियोजित 30 मी. डी.पी. रस्त्यापर्यंत (पिंपळगाव बहुला स.नं.126 च्या हद्दीपर्यंत).</p> <p>पश्चिम - पिंपळगाव बहुला शिवारातील स.नं. 126 च्या पूर्व हद्दीपासून नियोजित 30 मीटर डी.पी. रस्त्याच्या हद्दीने</p>	<p>9 अ -अनुसूचित जाती 9 ब -नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 9 क – सर्वसाधारण महिला 9 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		उत्तरेकडे जाऊन पुर्वेकडील परिसर घेऊन गंगापूर-पिंपळगाव शीव पावेतो तेथून गंगापूर पिंपळगाव शिवेने पश्चिमेकडे जाऊन मनपा हद्दीपावेतो तेथून उत्तरेकडे जाऊन मनपा हद्दीने नाशिक उजवा तट कालव्यापर्यंत.	
10 लोकसंख्या एकूण - 45871 अ.जा. - 4677 अ.ज. - 2200	पिंपळगांव बहुला, गावठाण, जाधव संकुल, संभाजी नगर, समता नगर परिसर	स्थळे- पिंपळगाव बहुला जाधव संकुल, संभाजी नगर, सावरकर नगर, पणप्या नर्सरी, विश्वास नगर, वास्तु नगर, श्रीकृष्ण नगर, अशोक नगर, विवेकानंद नगर, राज्य सहकारी कर्मचारी बसाहत. उत्तर - मनपा हद्दीपासून गंगापूर-पिंपळगाव शीवेने पूर्वेकडे येऊन दक्षिणेकडील मनपा जलशुध्दीकरण केंद्र घेऊन तेथून पिंपळगाव बहुलाच्या स.नं. 189 च्या पूर्व हद्दीच्या नियोजित 30 मी. डी.पी. रस्त्याने दक्षिणेकडे येऊन स.नं. 126 पिंपळगाव बहुलापर्यंत तेथून पूर्वेकडे केद्राई निवास घेऊन कॉलनी रस्त्याने उत्तरेकडे श्रीदर्शन अपार्टमेंट घेऊन पूर्वेकडे जाधव संकुलपर्यंत तेथून दक्षिणेकडे भागवत लाँड्री पर्यंत तेथून त्यासमोरील कॉलनी रस्त्याने पूर्वेकडे रेणुकापूजा हौसिंग सोसायटी घेऊन दत्तात्रय निवास ते योगिता रोहाऊसपर्यंत तेथून उत्तरेकडे कालिका डेअरीपर्यंत तेथून कॉलनी रस्त्याने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन आयडीयल अपार्टमेंट घेऊन मुख्य रस्त्यावरील सातमाऊली बस स्टॉपपर्यंत तेथून एमआयडीसी महिंद्रा कंपनी हद्दीने दक्षिणेकडील परिसर घेऊन पूर्वेकडे जाऊन दक्षिणमुखी इच्छापूती साईनाथ मंदिरापर्यंत. पूर्व - एमआयडीसी हद्दीवरील दक्षिणमुखी इच्छापूती साईनाथ मंदिरापासून दक्षिणेकडील रस्त्याने येऊन पश्चिमेकडील परिसर घेऊन	10अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 10 ब - सर्वसाधारण महिला 10 क - सर्वसाधारण खुला 10 ड - सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>आनंदछाया इमारती पर्यंत तेथून साई सर्कल पासून पूर्वेकडील मुख्य रस्त्याने येऊन दक्षिणेकडील भाग घेऊन श्री खंडेराव महाराज मंदिर जवळील ढोले निवासपर्यंत तेथून खंडेराव मंदिर घेऊन उत्तरेकडील रस्त्याने सप्तश्रृंगी मंदिर, छत्रपती शिवाजी विद्यालय घेऊन त्रंबकरोड वरील सातपूर कॉलनी सर्कल पावेतो तेथून त्रंबक रस्त्याने पूर्वेकडे येऊन दक्षिणेकडील गणेश अपार्टमेंट घेऊन कंपाऊंड हद्दीने शिवम थिएटर परिसर वगळून नासर्डी नदीपावेतो.</p> <p>दक्षिण- नासर्डी नदीच्या तिराने पश्चिमेकडे जाऊन सातपूर-अंबड लिंकरोड वरील नासर्डी नदीच्या पुलापावेतो तेथून उत्तरेकडे जाऊन पप्पय्या नर्सरी चौकापर्यंत तेथून त्रंबकरोडने पश्चिमेकडे जाऊन हॉटेल अमृत गार्डनच्या पश्चिम हद्दीने (अमृत गार्डन वगळून) नासर्डी नदी तिरापर्यंत तेथून नासर्डी नदीपावेतो पुढे नासर्डी नदीचे तीराने पश्चिमेकडे जाऊन पिंपळगाव बहुला परिसर घेऊन मनपा हद्दीवरील स.नं.145 च्या पश्चिम हद्दीपर्यंत.</p> <p>पश्चिम - पिंपळगांव बहुला स.नं. 145 च्या पश्चिम हद्दीपासून उत्तरेकडे मनपा हद्दीने जाऊन पिंपळगाव बहुला गंगापूर शीवेपर्यंत.</p>	
<p>11 लोकसंख्या एकूण - 44875 अ.जा. - 15047 अ.ज. - 3638</p>	<p>सातपूर एमआयडीसी महाराष्ट्र हाऊसिंग परिसर सातपूर गावठाण परिसर</p>	<p>स्थळे- प्रबुध्द नगर झोपडपट्टी एमआयडीसी परिसर महाराष्ट्र हाऊसिंग परिसर संतोषी माता नगर,एमआयडीसी कॉलनी, आयटीआय, स्वारबाबा नगर, सातपूर गावठाण,सातपूर राजवाडा, महादेववाडी, कामगार नगर.</p> <p>उत्तर- शिवाजीनगर चौकातील सुयोजीत बायोटेक कंपनीपासून पूर्वेकडे जाऊन एमआयडीसी हद्दीने (भवर मळा सोडून) दक्षिणेचा परिसर घेऊन</p>	<p>11 अ -अनुसूचित जाती महिला 11 ब -अनुसूचित जमाती 11 क-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 11 ड – सर्वसाधारण महिला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>पाईपलाईन रोडपर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने जाऊन आनंद पांवर कंपनीपर्यंत पुढे पूर्वेकडील रस्त्याने जाऊन कामगार नगर परिसर घेऊन ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनी घेऊन वनविहार कॉलनीच्या दक्षिण हद्दीने आई बंगल्याच्या दक्षिण कंपाऊंडने सातपूर नाशिक शीवे पर्यंत.</p> <p>पूर्व – सातपूर-नाशिक शीवेवरील वनविहार कॉलनीतील आई बंगल्याच्या दक्षिण हद्दीपासून दक्षिणेकडे जाऊन शीव रस्त्याने पश्चिमेकडील परिसर घेऊन त्रंबक रोडपावेतो तेथून पश्चिमेकडे जाऊन त्रंबक रोडने उत्तरेकडील परिसर घेऊन आय.टी.आय. सिग्नल पावेतो तेथून दक्षिणेकडे जाऊन मुख्य रस्त्याने जाऊन रस्त्याच्या पश्चिमेकडील परिसर घेऊन आय.टी.आय. पुलापर्यंत.</p> <p>दक्षिण-नासर्डी नदीवरील आयटीआय पुलापासून नासर्डी नदीच्या डाव्या तीराने नदीच्या हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील परिसर व शिवम टॉकीज, महादेव वाडी परिसर घेऊन गणेश अपार्टमेंट वगळून त्रंबकरोडपर्यंत तेथून पुढे त्रंबकरोडने उत्तरेकडील परिसर घेऊन सातपूर कॉलनी सर्कल पर्यंत पुढे सातपूर कॉलनी सर्कल पासून उत्तर दिशेकडे छत्रपती विद्यालयाच्या उत्तर-पश्चिम हद्दीच्या रस्त्याने आई माता स्वीट घेऊन किसन खताळे यांच्या घरापर्यंत व तेथून सातपूर कॉलनी मुख्य रस्त्याने उत्तरेकडील परिसर घेऊन तेथून मनपा मार्केट, आठ हजार कॉलनी, आनंदछाया बस स्टॉप समोरील मंगल प्रेम निवासपर्यंत, तेथून उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील परिसर घेऊन दक्षिणमुखी इच्छापुर्ती साईनाथ मंदिराजवळील श्री समर्थ निवास पर्यंत तेथून महिंद्रा</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>कंपनीच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यापर्यंत.</p> <p>पश्चिम - महिंद्रा कंपनीच्या दक्षिण-पश्चिम हद्दीपासून उत्तरेकडे रस्त्याने एमआयडीसी हद्दीने शिवाजीनगर चौकातील सुयोजीत बायोटेकपर्यंत (सातपूर-गंगापूर शीव हद्दीपर्यंत).</p>	
<p>12 लोकसंख्या एकूण - 50257 अ.जा. - 6454 अ.ज. - 3323</p>	<p>महात्मा नगर, लव्हाटे नगर, तिडके कॉलनी, टिळकवाडी, शरणपूर, विसे मळा</p>	<p>स्थळे - समर्थ नगर, महात्मा नगर, लव्हाटे नगर, उत्कर्ष नगर, महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी, एचपीटी कॉलेज, येवलेकर मळा, विसे मळा, रामदास कॉलनी, बॉईज टाऊन स्कूल, शरणपूर, पत्रकार कॉलनी, होलाराम कॉलनी, तिडके कॉलनी, कस्तूरबानगर मोटकरीवाडी, तुपसाखरे लॉन्स, कालिका मंदिर, ठक्कर बझार बस स्थानक, टिळकवाडी, राजीव गांधी भवन, राका कॉलनी, गौतम नगर स्लम, सिध्दार्थ नगर स्लम, मिलिंद नगर, क्रांतीनगर, महामार्ग बस स्थानक.</p> <p>उत्तर - गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलचे प्रवेशद्वारापासून गंगापूर रोडने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील परिसर घेऊन जेहान सर्कल पावेतोचा तेथून मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन लोकमत सर्कल पावेतो पुढे पूर्वेकडे कॉलेज रोडने जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन कॅनडा कॉर्नरवरील प्रिंटेक्स प्रिंटपर्यंत तेथून शरणपूर लिंकरोडने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन कॅनडा कॉर्नर सिग्नल पावेतो तेथून विराज इमारतीपर्यंत येऊन पूर्वेकडे जाऊन शरणपूर रोडने दक्षिणेकडील भाग राका कॉलनी, राजीव गांधी भवन, स्नेहबंधन पार्क परिसर घेऊन सि.बी.एस. सिग्नलवरील कांतीलाल ज्वेलर्स पर्यंत.</p>	<p>12 अ - अनुसूचित जाती महिला 12 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 12 क – सर्वसाधारण महिला 12 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>पूर्व - सि.बी.एस. चौकातील कांतीलाल ज्वेलर्सपासून जुना आग्रारोडने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील सम्राट हॉटेल, ठक्कर बझार बस स्थानक, पिनेकल मॉल, आयकर भवन, कालिका मंदिर, संदिप हॉटेल, महामार्ग बस स्थानक, जुने मध्यवती जकात नाका गोडावून घेऊन मुंबई नाका येथे नासडी नदीलगत हनुमान मंदिरापावेतो.</p> <p>दक्षिण- मुंबई नाक्यावरील नासडी नदीच्या डाव्या तिरावरील हनुमान मंदिरापासून नासडी नदीच्या डाव्या तिराने नदीच्या हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन आयटीआय पुला जवळील मुथा हॉस्पिटल पावेतो.</p> <p>पश्चिम- आयटीआय पुलाजवळील मुथा हॉस्पिटल पासून उत्तरेकडे जाऊन मुख्य रस्त्याने जाऊन पूर्वेकडील जिल्हा उदयोग भवन घेऊन तेथून त्रयंबकरोडने पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन नाशिक-सातपूर शीवेपावेतो तेथून उत्तरेकडे नाशिक-सातपूर शीव रस्त्याने जाऊन पूर्वेकडील इंडियन ऑईल पेट्रोल पंप घेऊन पुढे शीव रस्त्याने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील महात्मानगर परिसर घेऊन पुढे नाशिक आनंदवली शिवेने पूर्वेकडील भाग घेवून गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलच्या उत्तरेसच्या प्रवेशद्वारापावेतो.</p>	
13 लोकसंख्या एकूण - 52565 अ.जा. - 3834 अ.ज. - 2213	रविवार कारंजा परिसर, नेहरु उद्यान परिसर, शालीमार, जिल्हा परिषद व पंचशिल नगर परिसर	स्थळे - तेलीगल्ली, गंगावाडी, गोरेराम लेन, सराफ बाजार, वकीलवाडी राजेबहादुर हॉस्पिटल, स्टेडीयम कॉम्प्लेक्स, भद्रकाली, जीपीओ, पंचशिल नगर, सर्वोदय नगर, डी.आय.जी. बंगला, तिवंधा, बुधवार पेठ, बडी दर्गा, कुंभारवाडा, काझी	13अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 13 ब- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 13क - सर्वसाधारण महिला 13 ड - सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>गढी, पठाणपुरा.</p> <p>उत्तर- अशोकस्तंभ चौकातील सिडीकेट बँक, मराठा दरबार हॉटेल पासून घनकर गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याने वकीलवाडी परिसर घेऊन कावेरी संकुल इमारतीपर्यंत तेथून शांती टॉवर घेऊन शिंदे निवास, घोरपडे निवास, देवधर गल्लीतील मुजूमदार वाडयापर्यंत तेथून देवधर गल्लीने आंनद पुस्तकालय पर्यंत तेथून रस्ता ओलांडून शनी गल्लीने पूर्वेकडील घर क्र.575 पावेतोचा भाग घेऊन तेथून पूर्वेकडील रस्त्याने जाऊन हेमलता टॉकीज चौकाचा रस्ता ओलांडून मनपा सार्वजनिक मुतारी घेऊन अवधूत स्वामी मठ, चांदवडकर वाडा घेऊन उत्तरेकडे डांगर उतार रोडने गोदावरी नदीपर्यंत व गोदावरी नदीच्या उजव्या तिराने दक्षिणेकडील गंगावाडी, सुंदर नारायण मंदिर, एकमुखी दत्त मंदिर, यशवंतराव महाराज समाधी पटांगण, बालाजी कोट, दत्त कोट, रोकडोबा तालीम, मोदकेश्वर मंदिर, गाडगे महाराज धर्मशाळा घेऊन टाळकुटे पुलाजवळील टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत.</p> <p>पूर्व- टाळकुटेश्वर पुलाजवळील टाळकुटेश्वर मंदीरापासून दक्षिणेकडे अमरधाम रोडने पश्चिमेकडील भाग काझी गढी, कुंभारवाडा, फकिरवाडी झोपडपट्टी घेऊन शिवाजी चौकातील साई टी स्टॉलपर्यंत.</p> <p>दक्षिण- शिवाजी चौकातील साई टी. स्टॉलपासून आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील पठाणपुरा परिसर घेऊन तेथून दक्षिणमुखी मारुती मंदिर घेऊन आझाद चौकातील क्षिरसागर बंधू किराणा दुकानापर्यंत तेथून चर्मकार लेन रस्त्याने चव्हाटा देवी चौकातील देवी मंदिरापर्यंत तेथून चव्हाटा चौकातील सार्वजनिक मुतारीपासून</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>संत नामदेव पथावरील अदमशहा चौकातील सुलेखाबी सैय्यद यांचे घर घेऊन तेथून रस्ता ओलांडून फारुख अहमद शेख यांचे घरापर्यंत तेथून पश्चिमेकडील पिंजारघाट रस्त्याच्या उताराने दूध बाजार चौक पावेतोच्या उत्तरेकडील भाग घेऊन तेथून रस्ता ओलांडून ब्रंबक दरवाजा रोडने युनिव्हर्सल हार्डवेअर दुकाना पावेतोचा उत्तरे कडील भाग घेऊन तेथून ठाकरे रोडने पिंपळ चौकमधील आदर्श लाँड्री घेऊन व रस्ता ओलांडून इमिनन्स प्लायवूड घेऊन दक्षिणेकडे रुपहिरा मिनरल वॉटर घेऊन केला मंजील शेख उस्मान बुढन यांचे घरापर्यंत पुढे उत्तरेकडील रसूलबाग स्लम व रसूल कब्रस्तान परिसर घेऊन पश्चिमेकडे खडकाळी चौकापर्यंत तेथून खडकाळी सिग्नल पासून दक्षिणेकडील मुख्य 60 फुटी रस्त्याने पूर्वेकडील अप्सरा टि.व्ही. बोळीने अब्बास हसन पठाण यांचे घर घेऊन रंजना साळवे यांचे घरापर्यंत तेथून बोळीने मुख्य 60 फुटी रस्त्यापर्यंत तेथून मुख्य रस्ता ओलांडून पश्चिमेकडील सर्वोदय कॉलनी परिसर हिरो हॉडा शोरुम घेऊन सारडा सर्कल वरील कोहीनूर इन्स्टीट्यूट पर्यंत तेथून पुणारोडने पश्चिमेकडे मधुमिलन मंगल कार्यालय, अग्निशमन केंद्र घेऊन गडकरी चौकातील डी.आय.जी. बंगल्यापर्यंत.</p> <p>पश्चिम - गडकरी चौकातील डीआयजी बंगल्यापासून जुना आग्रारोडने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेऊन व हॉली क्रॉस चर्च, स्टेट बँक, मेघदूत शॉपिंग सेंटर, शासकीय कन्या विद्यालय, मित्र विहार, सिंडीकेट बँक इमारतीपर्यंत.</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
<p>14 लोकसंख्या एकूण - 51618 अ.जा. - 7104 अ.ज. - 2039</p>	<p>गंजमाळ, महात्मा फुले मार्केट, मोठा राजवाडा, नानावली, शिंगाडा तलाव.</p>	<p>स्थळे- गंजमाळ, कोकणीपुरा, चौकमंडई, मुलतानपुरा, काझीपुरा, वझरेरोड, भोईवाडा, मातंगवाडा, नानावली, रेणुकानगर, नागसेनवाडी, गुरुव्वारा परिसर, फाळकेरोड.</p> <p>उत्तर - खडकाळी चौकापासून पूर्वेकडे जाऊन त्रंबक दरवाजाकडील रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन पुढे डावीकडील खडकाळी मज्जीद जवळील स्टेप्स कलेक्शन दुकानापासून उत्तरेकडे पिंपळ चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे डिलक्स कलर सेंटर ते सागर सलून पर्यंत तेथून त्रंबक पोलीस चौकी पर्यंत पुढे पूर्वेकडे अब्दुल हमीद चौकापर्यंत (दूध बाजार चौक) तेथून रस्ता ओलांडून पूर्वेकडे पिंजारघाट रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन संत नामदेव पथवरील काझी चौकातील मन्सुरी गादी दुकान घेऊन आदमशहा चौकातील काझी पिठाची गिरणी घेऊन पूर्वेकडे चव्हाटा देवी चौकातील गुरुकृपा निवास पावेतो पुढे चर्मकार लेन रस्त्याने दक्षिणेकडील आझाद चौकातील मुरलीधर सोनार दुकानापावेतो तेथून पुढे आझाद चौकातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन अपना सलून वारे मंडप कॉन्ट्रॅक्टर घेऊन पुढे शिवाजी चौकातील मारिया मेडीकल पर्यंत तेथून रस्ता ओलांडून शिवाजी चौकातील स्टायलो मेन्स पार्लर, रुद्राक्ष ज्वेलर्स, विराम वस्ताद तालीम व पूर्वेकडील भाग घेऊन नाशिक अमरधाम घेऊन तेथून गोदावरी नदीच्या उजव्या तिराने कन्नमवार पुलापर्यंत.</p> <p>पूर्व - मुंबई आग्रा रस्त्यावरील कन्नमवार पुलापासून सर्व्हीस रस्त्याने पश्चिमेकडील भाग व ट्रॅक्टर हाऊस घेऊन महालक्ष्मी चेंबर इमारती पर्यंत.</p>	<p>14अ -अनुसूचित जाती महिला 14ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 14क - सर्वसाधारण खुला 14 ड - सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>दक्षिण- मुंबई-आग्रा महामार्गावरील महालक्ष्मी चेंबरपासून उत्तरेकडील भाग घेऊन व्दारका सर्कलपर्यंत तेथून सर्व्हीस रस्त्याने नागसेनवाडी, रेणुका नगर, एव्हरेस्ट कॉलनी परिसर घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन पावेतो.</p> <p>पश्चिम - मुंबई नाका पोलीस स्टेशन पासून जुना मुंबई आग्रारोडने पूर्वेकडील भाग घेऊन गडकरी चौकातील स्टर्लींग मोटरपर्यंत तेथून पूर्वेकडे जाऊन गुरुव्दारा परिसर, मनोहर नगर परिसर घेऊन सारडा सर्कल पावेतो तेथून पुढे 60 फुटी रस्त्याने सहकार सोसायटी व पूर्व भाग घेऊन गंजमाळ स्टॅण्ड, कामल कुशन घेऊन सोना शॉपिंग सेंटर पर्यंत तेथून पूर्वेकडे बोळीने राजू गांगुर्डे यांचे घर घेऊन बंद्रे निवासपर्यंत तेथून बोळीने पश्चिमेकडे 60 फुटी रस्त्यावरील ओमकार फर्निचरपर्यंत तेथून उत्तरेकडे खडकाळी चौकापर्यंत.</p>	
<p>15 लोकसंख्या एकूण - 40141 अ.जा. - 2194 अ.ज. - 1296</p>	<p>काठेगल्ली,भाभानगर परिसर</p>	<p>स्थळे - अनुसया नगर, गिताई नगर, घरकुल, बनकर चौक, रविंद्र विद्यालय परिसर, काठे गल्ली, भाभानगर, जनरल वैद्य नगर, किनारा हॉटेल परिसर, शंकर नगर परिसर, मिरजकर नगर, स्टेट बँक कॉलनी.</p> <p>उत्तर- गोदावरी नदीवरील कन्नमवार पुलापासून पूर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन उजव्या तीराने नदीलगतच्या गोदावरी नाशिक स.नं. 400अ पावेतो (गोदावरी-कपिला संगमासमोर).</p> <p>पूर्व - गोदावरी नदीलगतच्या नाशिक स.नं. 400अ पासून गोदावरी-कपिला संगमासमोरील पश्चिमेकडील भाग घेऊन गोदावरी नदीने नासडी संगमापावेतो (स.नं.373).</p> <p>दक्षिण- गोदावरी-नासडी संगमा पासून नाशिक स.नं. 373 पासून पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग</p>	<p>15अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 15 ब – सर्वसाधारण महिला 15क – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>घेऊन नासडी नदीच्या डाव्या बाजूने काठे गल्ली, भाभानगर, जन.वैद्य नगर घेऊन मुंबई नाक्यावरील किनारा हॉटेल पर्यंत.</p> <p>पश्चिम- मुंबई नाक्यावरील किनारा हॉटेल पासून राष्ट्रीय महामार्ग क्र.3 ने पुर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन व्दारका चौकपर्यंत पुढे महामार्गाचा पुर्वेकडील भाग घेऊन गोदावरी नदीच्या उजव्या किनाऱ्यावरील कन्नमवार पुलापर्यंत.</p>	
<p>16 लोकसंख्या एकूण - 45564 अ.जा. - 13400 अ.ज. - 3779</p>	<p>आगर टाकळी गाव, शिवाजी नगर, रामदास स्वामी नगर.</p>	<p>स्थळे- श्रीनिवास कॉलनी, उत्तरा कॉलनी, आशिर्वाद नगर, आगरटाकळी, रामदास कॉलनी, जयभवानी नगर, समता नगर, रामदास स्वामी नगर, उपनगर, शांतीपार्क, मातोश्री नगर, ड्रिम सिटी, डॉ. आंबेडकरनगर को-ऑप हौसिंग सोसायटी.</p> <p>उत्तर - नाशिक पुणारोड नासडी पुला पासून दक्षिणेकडील भाग घेऊन नासडी नदीने पुर्वेकडे गोदावरी नदी संगमा पर्यंत.</p> <p>पुर्व - नासडी - गोदावरी संगमा पासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील नाशिक पोल्ट्री शेडचा भाग घेऊन क्षिरसागर यांचे घर सोडून आगरटाकळी दसक मुख्य रस्त्यापर्यंत तेथून पुर्वेकडे अनुसया नगर शिवरोड पर्यंत तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन शीवेने मकरंद कॉलनी जुना सायखेडा रस्त्यापर्यंत.</p> <p>दक्षिण - मकरंद कॉलनी जुना सायखेडा रोडने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन गौतम नगर पर्यंत तेथून 18 मी. रुंद उपनगर रस्त्याने वळून पुणारोड उपनगर नाक्यापर्यंत.</p> <p>पश्चिम- नाशिक पुणा रोड उपनगर नाक्यापासून उत्तरेकडे पुर्वेकडील भाग घेऊन नासडी नदी पुलापर्यंत.</p>	<p>16अ -अनुसूचित जाती महिला 16 ब -अनुसूचित जमाती महिला 16क -नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 16 ड - सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
<p>17 लोकसंख्या एकूण - 50509 अ.जा. - 16193 अ.ज. - 2406</p>	<p>दसक गावठाण, नारायण बापू नगर, मंगलमुर्ती नगर, आम्रपाली झोपडपट्टी.</p>	<p>स्थळे - दसक गावठाण, नारायण बापू नगर, लोखंडे मळा, विठठल मंगल कार्यालया जवळील परिसर, पारिजात नगर, पिंटो कॉलनी, वैशाली नगर, आढाव मळा, सिध्देश्वर नगर, धनराज नगर, ओम नगर, एमएसईबी नगर, नवरंग नगर, केसीपी नगर, चैतन्य नगर, मंगलमुर्ती नगर, चंपा नगरी, सप्तश्रृंगी नगर, इच्छामणी मंदिर परिसर, महसूल कॉलनी, गोसावी नगर, सहयाद्री नगर, गोदावरी सोसायटी, मयूर कॉलनी, इंगळे नगर, ब्रह्मगिरी सोसायटी, आम्रपाली झोपडपट्टी, भिमनगर.</p> <p>उत्तर - नासर्डी गोदावरी संगमापासून गोदावरी नदीने दक्षिणे कडील भाग घेऊन जेलरोड संत जनार्दन स्वामी पुला पर्यंत.</p> <p>पुर्व - गोदावरी नदी संत जनार्दन स्वामी पुलापासून दक्षिणेकडे जेलरोडने पश्चिमेकडील भाग घेऊन भीम नगर बेला डिसूझा रोड पर्यंत.</p> <p>दक्षिण- जेलरोड बेला डिसूझा रोड भिमनगर तेथून उत्तरेकडील भाग घेऊन बेला डिसूझा रोडने गगनदिप सोसायटीपर्यंत तेथून प्रेसच्या भितीने रेणुका माता मंदिरापर्यंत तेथून उत्तरेकडील भाग घेऊन पश्चिमेकडे कॅनॉलरोड आम्रपाली झोपडपट्टी घेऊन नाशिक पुणारोड उपनगर नाक्यापर्यंत.</p> <p>पश्चिम-नाशिक पुणारोड उपनगर नाक्यापासून 18 मी. रुंद जुना सायखेडा रस्त्याने गौतम नगरपर्यंत तेथून पुर्व बाजूस जुना सायखेडा रोडने मकरंद कॉलनी टाकळी-दसक शीवेपर्यंत तेथून उत्तरेकडे टाकळी-दसक शीवेने टाकळी-दसक रोड अनुसया नगरपर्यंत तेथून रस्त्याने पश्चिमेकडे क्षिरसागर यांचे घरापर्यंत</p>	<p>17अ -अनुसूचित जाती 17 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 17क - सर्वसाधारण महिला 17 ड - सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		तेथून क्षिरसागर यांचे घर घेऊन उत्तर बाजूस नाशिक पोल्ट्री फार्म गोदावरी नासडी संगमापर्यंत.	
18 लोकसंख्या एकूण -44149 अ.जा. - 9568 अ.ज. - 3244	पंचक, पवारवाडी, शिवाजी नगर	<p>स्थळे - पंचक गावठाण, सम्राट नगर, सरस्वती नगर, जागृती नगर, बोराडे नगर, विदयानगरी, उर्जा नगर, बालाजी नगर, सुवर्ण नगर, प्रगती नगर, चरणदास मार्केट, वसंत विहार, वाघेश्वरी नगर, श्रीराम नगर, ठाकरे मळा, भारत भूषण सोसायटी, नवनाथ नगर, पवारवाडी, कुबेर कॉर्नर, हनुमान नगर, जयवंत नगर, गोकुळ नगर, ढिकले मळा, ययाती नगर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, त्रिवेणी पार्क, माळी कॉलनी, तुलसी पार्क, इच्छामणी नगर, जनाई नगर, अष्टविनायक नगर, संत नरहरी नगर, संत ज्ञानेश्वर नगर, डायमंड नगर, श्रध्दा रोहाऊस, साईनाथ नगर व श्रमिक नगर.</p> <p>उत्तर - गोदावरी नदी संत जनार्दन स्वामी पुलापासून गोदावरी नदीने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन मनपा हद्दीपर्यंत.</p> <p>पुर्व - गोदावरी नदी मनपा हद्दीपासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन रेल्वे लाईन पर्यंत पुढे रेल्वे लाईनने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन मध्यवर्ती कारागृह भिंतीपर्यंत.</p> <p>दक्षिण- रेल्वे लाईन मध्यवर्ती कारागृहापासून जेलच्या भिंतीने जेलच्या उत्तर-पुर्व कोपऱ्यापर्यंत तेथून जेलच्या भिंतीने जेलरोड पाण्याच्या टाकीपर्यंत.</p> <p>पश्चिम - जेलरोड पाण्याच्या टाकीपासून जेलरोडने पूर्वेकडील भाग घेऊन गोदावरी नदी संत जनार्दन स्वामी पुलापर्यंत.</p>	18अ -अनुसूचित जाती 18 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 18क – सर्वसाधारण महिला 18 ड – सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
19 लोकसंख्या एकुण - 37712 अ.जा. - 9842 अ.ज. - 2306	गोरेवाडी सिन्नर फाटा, चाढेगाव, चेहेडी.	<p>स्थळे - गोरेवाडी, हिवाळेवाडी, जाधव वाडी, शास्त्री नगर, समर्थ नगर, भोर मळा, अस्वले मळा, अरिंगळे मळा, नेहे मळा, भालेराव मळा, आत्रीनंदन सोसायटी, चाढेगाव, चेहेडी गावठाण, पंपींग रोड, नदीपर्यंतचा परिसर, विष्णू नगर, स्टेशनवाडी, सिन्नर फाटा, गणेशा व्हॅली, गजानन पार्क, बनकर मळा, प्रसादधुनी जवळील परिसर, गाडेकर मळा, गिते मळा.</p> <p>उत्तर - मध्यवर्ती कारागृह भिंतीपासून रेल्वे लाईनने दक्षिणेकडील भाग घेऊन मनपा हद्दीपर्यंत.</p> <p>पुर्व - मनपा हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे दारणा नदीपर्यंत.</p> <p>दक्षिण- दारणा नदी व मनपा हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन वालदेवी दारणा संगमापर्यंत तेथून पुढे वालदेवी नदीने उत्तरेकडील भाग घेऊन म्हसोबानगर पर्यंत, तेथून उत्तरेकडे खर्जुल चौकापर्यंत तेथून पश्चिमेकडे मालधक्का रोडने रेल्वे लाईनपर्यंत.</p> <p>पश्चिम-रेल्वे लाईन मालधक्का रोड उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन मध्यवर्ती कारागृहाराच्या उत्तरेकडील भिंतीपर्यंत.</p>	<p>19अ - अनुसूचित जाती</p> <p>19 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला</p> <p>19क – सर्वसाधारण खुला</p>
20 लोकसंख्या एकूण - 45176 अ.जा. - 7718 अ.ज. - 1682	शिखरेवाडी जेतवन नगर,	<p>स्थळे - मध्यवर्ती कारागृह, कारागृह वसाहत, जिमाखाना परिसर, प्रेस स्टाफ क्वॉटर्स, मेनगेट, नवले चाळ (भागशः), आशा नगर, विजय नगर, रामनगर, मोटवानी रोड लगतचा परिसर, शांती पार्क, साने गुरुजी नगर, चंद्रमणी नगर, अजंठा नगर, शिखरेवाडी, नेहरु नगर वसाहत, सेंट झेवियर परिसर, आयशर इस्टेट, जेतवन नगर, बिटको कॉलेज परिसर, के.जे.मेहता हायस्कूल परिसर, दत्त मंदीर.</p>	<p>20अ - अनुसूचित जाती</p> <p>20 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला</p> <p>20क – सर्वसाधारण महिला</p> <p>20 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>उत्तर - नाशिक पुणा रोड उपनगर नाक्यापासून पूर्वेकडे कॅनॉल रोडवरील आम्रपाली झोपडपट्टी वगळून दक्षिणेकडील भाग घेऊन भिमनगर येथील रेणुका माता मंदिरापर्यंत तेथून दक्षिणेकडे प्रेस गेट बेला डिसूझा रोडपर्यंत तेथून बेला डिसूझा रोडने जेलरोड पर्यंत तेथून जेलरोडने उत्तरेकडे जेलरोड पाण्याची टाकीपर्यंत तेथून जेलचे भिंतीने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन रेल्वे लाईन पर्यंत.</p> <p>पुर्व - मध्यवर्ती कारागृहाची भिंत पासून रेल्वे लाईनने पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे चिडे मळयापर्यंत.</p> <p>दक्षिण - चिडे मळयापासून शासकीय कोर्ट इमारतीचा भाग घेऊन नवले चाळ मुळ काँक्रीट रस्त्याने दक्षिणेकडे पुणारोड जवळील रुख्मीणी अपार्टमेंट पर्यंत तेथून पश्चिमकडे उत्तरेकडील भाग घेऊन बिटको चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे महात्मा गांधी रोडने मुक्तीधामपर्यंत तेथून मुक्तीधामच्या दक्षिणेकडील मुक्तीधाम रोडने उत्तरेकडील भाग घेऊन विशाल बंगल्यापर्यंत तेथून उत्तरेकडे धोंगडे चौकापर्यंत तेथून डांबरी रस्त्याने पंजाब कॉलनी समोरील हिरापन्ना अपार्टमेंट पर्यंत तेथून उत्तरेकडील भाग घेऊन फर्नांडिसवाडी वाल्मिक मंदिरापर्यंत तेथून रस्त्याने जयभवानी रोड पर्यंत तेथून दक्षिणेकडे जयभवानी रोडने हरिदर्शन अपार्टमेंट पर्यंत, तेथून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन शिवकृपा व वल्लभ बंगल्यापर्यंत.</p> <p>पश्चिम - शिवकृपा व वल्लभ बंगल्यापासून मिलिटरी हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन नाशिक पुणारोडपर्यंत.</p>	
21	दुर्गा उद्यान,	स्थळे - दुर्गा उद्यान परिसर, रेल्वे स्टेशन, देवी	21अ - अनुसूचित जाती महिला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
लोकसंख्या एकूण - 46757 अ.जा. - 10685 अ.ज. - 985	आनंदनगर, राजवाडा	चौक, मालधक्का रोड, सुभाष रोड, धोंगडे नगर, आनंद नगर, गुलमोहर कॉलनी, फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड परिसर, लिंगायत कॉलनी, देवळाली राजवाडा, ब्रह्मगिरी अधिकारी विश्रामगृह चिडे मळा, नवले चाळ (भागशः). उत्तर- मिलिटरी हद्द शिवकृपा, वल्लभ बंगल्यापासून पूर्वेकडे जयभवानी रोड हरिदर्शन अपार्टमेंट पर्यंत तेथून जयभवानी रोडने उत्तरेकडे फर्नांडीसवाडी झोपडपट्टी घेऊन वाल्मिक मंदिरापर्यंत तेथून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन हिरापन्ना अपार्टमेंट पर्यंत तेथून दक्षिणेकडे धोंगडे चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे विशाल बंगल्यापर्यंत तेथून मुक्तीधाम रस्त्याने पूर्वेकडे उत्तरेकडील भाग घेऊन मुक्तीधामपासून पुर्वेस महात्मा गांधी रोडपर्यंत तेथून उत्तरेकडे पुणारोड बिटको चौकापर्यंत तेथून पुणारोडने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन उड्डण पुलाजवळील ब्रह्मगिरी अधिकारी विश्रामगृह घेऊन गणेश्वराय को.ऑप हौसिंग सोसायटी घेऊन काँक्रीट रस्त्याने उत्तरेकडे वैद्य निवासच्या पाठीमागील बाजूपर्यंत तेथून पुढे चिडे मळा रेल्वेलाईनपर्यंत. पूर्व - रेल्वे लाईनने चिडे मळ्यापासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन वालदेवी नदीपर्यंत. दक्षिण- रेल्वे लाईनपासून वालदेवी नदीने उत्तरेकडील भाग घेऊन पश्चिमेकडे लॅमरोड वालदेवी नदी पुलापर्यंत तेथून लॅमरोडने उत्तर बाजूस महात्मा गांधी पुतळापर्यंत तेथून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन देवळाली गाव पोलीस चौकीपर्यंत तेथून (सुंदरनगर झोपडपट्टी वगळून) सुंदर नगरपर्यंत, सुंदर नगर झोपडपट्टीच्या	21 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 21 क – सर्वसाधारण महिला 21 ड – सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>पूर्वेकडील भाग घेऊन (सुंदरनगर झोपडपट्टी वगळून) हरिकृपा अपार्टमेंटपर्यंत तेथून रस्त्याने आर्टीलरी सेंटर रोडपर्यंत (खोले चौक) तेथून पश्चिमेकडे मिलिटरी हद्द पार्वती अपार्टमेंटपर्यंत.</p> <p>पश्चिम- आर्टीलरी सेंटर रोड पार्वती अपार्टमेंट पूर्वेकडील भाग घेऊन मिलिटरी हद्दीने शिवकृपा, वल्लभ बंगल्यापर्यंत.</p>	
<p>22 लोकसंख्या एकुण - 44624 अ.जा. - 6943 अ.ज. - 1847</p>	<p>देवळाली गावठाण,विहितगा व, वडनेर व मिलिटरी एरिया.</p>	<p>स्थळे - लवटे नगर, देवळाली गाव, आठवडे बाजार, विहितगाव, सौभाग्य नगर, बागुल नगर, कोठुळे नगर, लॅमरोड, मथुरा रोड, इंद्रयणी सोसायटी, मानेकर मळा, हांडोरे मळा, वडनेर दुमाला, पिंपळगांव (खांब) गावठाण, मिलिटरी एरिया.</p> <p>उत्तर - मिलिटरी हद्द आर्टीलरी सेंटर रोड पार्वती अपार्टमेंटपासून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन आर्टीलरी सेंटर रोडने खोले चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे हरिकृपा अपार्टमेंट पर्यंत तेथून पूर्वेकडे सुंदर नगर घेऊन देवळाली पोलीस चौकीपर्यंत तेथून दक्षिणेकडील भाग घेऊन महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत तेथून दक्षिण दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन लॅमरोडने वालदेवी नदीपर्यंत, तेथून वालदेवी नदीने रेल्वे लाईनपर्यंत तेथून रेल्वे लाईनने उत्तर बाजूस मालधक्का रोडपर्यंत तेथून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन खर्जुल चौकापर्यंत.</p> <p>पूर्व- खर्जुल चौकापासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन रस्त्याने वालदेवी नदी, म्हसोबा नगरपर्यंत.</p> <p>दक्षिण- वालदेवी नदी म्हसोबानगर पासून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन पुढे विहितगाव शिवार मनपा हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन वडनेर</p>	<p>22अ - अनुसूचित जाती 22 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 22क -सर्वसाधारण महिला 22 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>पिंपळगाव खांब शिवेपर्यंत.</p> <p>पश्चिम- मनपा हद्दीवरील वडनेर व पिंपळगाव खांब शिवेच्या मनपा हद्दीवरील टोकापासून उत्तरेकडे तुळजाई निवासापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने उत्तरेकडील पिंपळगाव खांब गावठाण भाग घेऊन वालदेवी नदीवरील पिंपळगाव खांब रोडवरील पुलापर्यंत तेथून उत्तरेला पिंपळगाव खांब रस्त्याने पुर्वेकडील भाग घेऊन 30 मी. रुंद पाथर्डी रोडपर्यंत तेथून पुर्वेकडे 30 मी. रोडने दक्षिणेकडील भाग घेऊन पिंपळगाव खांब वडनेर शीव रोडपर्यंत तेथून शीव रोडने उत्तर दिशेने पुर्वेकडील भाग घेऊन मिलिटरी हद्दीपर्यंत तेथून मिलिटरी हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन पुढे मिलिटरी हद्दीने मिलिटरीचा संपूर्ण पुर्वेकडील भाग घेऊन पुणारोडपर्यंत.</p>	
<p>23 लोकसंख्या एकूण - 51191 अ.जा. - 4997 अ.ज. - 4800</p>	<p>इंदिरा नगर, भरत नगर, डी.जी.पी. नगर, अशोका मार्ग</p>	<p>स्थळे - भारत नगर, श्रीराम नगर, विनय नगर, हॅपी होम कॉलनी, अशोका मार्ग, खोडे नगर, गणेश बाबा नगर, सावता माळी रोड, डीजीपी नगर, कमोद नगर, इंदिरा नगर.</p> <p>उत्तर - जुना मुंबई नाका, रा.म.क्र.3, नासर्डी नदी पुलापासून पुर्वेकडे, दक्षिणेकडील भाग घेऊन नाशिक पुणा रोड पर्यंत.</p> <p>पुर्व - नाशिक पुणा रोड नासर्डी नदी पुलापासून नाशिक पुणा रोडने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन डी.जी.पी. नगर बाजूच्या मिलिटरी हद्दीपर्यंत.</p> <p>दक्षिण - नाशिक पुणा रोड मिलिटरी हद्दीने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन पुढे कॅनॉल रोडने उत्तरेकडील भाग घेऊन नाशिक पाथर्डी रोडवरील साईनाथ चौफुलीपर्यंत तेथून पाथर्डी रोडने दक्षिणेकडे पेठे नगर रोडने रथचक्र चौकापर्यंत तेथून</p>	<p>23अ -अनुसूचित जमाती महिला 23 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 23क - सर्वसाधारण खुला 23 ड - सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>उत्तरेकडील भाग घेऊन चार्वाक चौकापर्यंत चार्वाक चौकापासून गजानन महाराज मंदिराच्या समोरील पश्चिम दिशेला जाणारा श्री दर्शन बंगल्या समोरील रस्त्यापर्यंत, तेथून पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन राधेश्याम बंगल्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे डायमंड हाईट इमारतीच्या दक्षिण बाजूने डायमंड हाईट इमारतीचा समावेश करून रा.म.क्र.3 ग्रेट पंजाब हॉटेलच्या उत्तरेकडील बाजूपर्यंत.</p> <p>पश्चिम- रा.म.क्र.3 डायमंड हाईटस इमारतीपासून रा.म.क्र.3 ने पुर्वेकडील भाग घेऊन रा.म.क्र.3 ने जुना मुंबई नाका नासर्डी नदी पुलापर्यंत.</p>	
<p>24 लोकसंख्या एकूण - 52306 अ.जा - 4154 अ.ज- 1696</p>	<p>गोविंद नगर, महाले मळा सदगुरु नगर, सुंदरबन कॉलनी, इंदीरा गांधी झोपडपट्टी क्र.1 व 2, फिरदोस व झिनत कॉलनी.</p>	<p>स्थळे - तिडकेनगर, कालिका पार्क, प्रियंका पार्क, खांडे मळा, महाले मळा, उदय कॉलनी, बडदे नगर, महाराणा प्रताप चौक, तुळजा भवानी चौक भुजबळ फॉर्म, मनोहर नगर गोविंद नगर, पांगरे मळा, मॉर्डन शाळा, सुंदरबन कॉलनी, शिवाजी चौक, लेखा नगर, सिडको प्रशासकिय कार्यालय, इंदीगांधी झोपडपट्टी क्र.1 व 2, झिनत कॉलनी, फिरदोस कॉलनी, इफको कॉलनी, आदर्श कॉलनी, गणेश चौक मनपा उद्यान.</p> <p>उत्तर - त्रिमुर्ती चौक ते संभाजी चौक रस्ता उंटवाडी पुलापासून नासर्डी नदीच्या हद्दीने दक्षिणेकडील जगताप नगर, बाजीराव तिडके नगर, गोविंद नगर घेऊन मुंबई आग्रा महामार्गावरील नासर्डी पुलापर्यंत.</p> <p>पूर्व - मुंबई आग्रा महामार्गावरील नासर्डी पुला पासून महामार्ग समांतर रस्त्याने दक्षिणेकडे उत्तर पश्चिमेकडील विशाल मॉल, गोविंद नगर, मनोहर नगर, डेक्कन पेट्रोल पंप, भंडारी कॉम्प्लेक्स घेऊन, लेखानगर</p>	<p>24 अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 24 ब - नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 24 क - सर्वसाधारण महिला 24 ड - सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>शिवाजी पुतळ्या पर्यंत तेथून मुंबई आग्रा महामार्गाने पश्चिमेकडील अजिंक्यतारा हॉटेल,लाईफ केअर हॉस्पिटल,सचिन हॉटलने स्टेटबँक चौक घेऊन हॉटेल गुरुकृपा पर्यंत.</p> <p>दक्षिण- स्टेटबँक चौकातील हॉटेल गुरुकृपा पासून पश्चिम दिशेने गणेश चौकाकडे जाणाऱ्या 20 मीटर रस्त्यांने उत्तरेकडील भाग घेऊन गणेशचौकापर्यंत तेथून दक्षिणे दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन सिडको घर क्रमांक एन32/पी-29/1 पर्यंत तेथून उजविकडे (पश्चिमेकडे) वळून घर क्रमांक एन32/पी-32/1 पर्यंत तेथून डावीकडे वळून (दक्षिणेकडे) घर क्रमांक एन32/आर-3/16/1 पर्यंत तेथून उजवीकडे वळून (पश्चिमेकडे) घर क्रमांक एन32/आर-3/20/8 पर्यंत तेथून घर क्रमांक एन32/आर-3/20/8 सोडून डाविकडे (दक्षिणेकडे) वळून घर क्रमांक एन32/आर-3/19/1 पर्यंत तेथून उजवीकडे (पश्चिमेकडे) वळून घर क्रमांक एन32/आर-3/19/1 घेऊन पश्चिमे कडील रस्त्यांने पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन घर क्रमांक एन32/आर-3/34/1 पर्यंत तेथून उजवीकडे वळून उत्तर दिशेने तानाजी चौक मोकळी जागा घेऊन घर क्रमांक एन32/आर-3/42/1 पर्यंत. तेथून डावीकडे वळून पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन घर क्रमांक एन32/आर-3/45/1 पर्यंत तेथून पश्चिम दिशेने उत्तरेकडील व्ही.एन. नाईक शाळा व मटन शॉप घेऊनमहाराणा प्रताप चौक ते मोरवाडी गांव मुख्य रस्त्यापर्यंत तेथून दत्तचौकातील मटन मार्केट येथील यादगार चिकन सेंटर दुकान घेऊन रस्ता ओलांडून उत्तर दिशेने महाराणा प्रताप चौकातील जिव्हाळा संकुल पर्यंत. तेथून महाले यांचे</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>संपर्क कार्यालय सोडून पश्चिमेकडे वळून लक्ष्मी नगर रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन यश बिल्डींग मटेरीयल सप्लायर पर्यंत तेथून डावीकडे वळून उजवीकडील साईदर्शन रो हाऊस घेऊन असुणोदय पर्यंत. तेथून उजवीकडे वळून पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन असुनोदय सोडून सिडको हद्दीपर्यंत. तेथून सिडको घरक्रमांक एन42/जेए-1/23/8 घेऊन पश्चिम दिशेने घर क्रमांक एन42/एसीडी-40/8 पर्यंत. तेथून घर क्रमांक एन42/एसीडी-23/8 सोडून मनपा उर्दूशाळेसमारील रस्त्याने उजवीकडून बाजुने जाऊन पुर्वेकडील भाग घेऊन गेटवेल हॉस्पिटल पर्यंत. तेथून डावीकडे वळून (पश्चिमेकडे) घरक्रमांक एन42/जेए-1/35/1 पर्यंत.</p> <p>पश्चिम- सिडको घरक्रमांक एन42/जेए-1/35/1 येथून उदय कॉलनी कडे (उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने) पुर्वेकडील भाग घेऊन निखिल किराणा दुकाना पर्यंत.तेथून निखिल किराणा सोडून उत्तर दिशेने निखिल किराणा दुकानामागील नाल्याने पुर्वेकडील उदय कॉलनी घेऊन. पुढे नाला ओलांडून सिडको हद्दीने उत्तरेकडे जाऊन पुर्वेकडील खांडे मळा व परिसर घेऊन गार्गी कॉलेज व नाईक मळा दत्त मंदीर सोडून उजवीकडे (पश्चिमेकडे) वळून माताजी स्वीट घेऊन पाटील नगर मुख्य रस्तापर्यंत तेथून डावीकडे वळून (उत्तरेकडे) पुर्वेकडील शिवदर्शन पार्क ते ओमकृष्णा अपार्टमेंट घेऊन उंटवाडी एसटीपी पर्यंत. तेथून उजवीकडून पुर्वेकडे वळून सरस्वती गुलाबराव पाटील शाळेपर्यंत. तेथून डावीकडे (उत्तरेकडे वळून) पुर्वेकडील सरस्वती गुलाबराव पाटील शाळा</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		कालिका नगर,जगताप नगर भाग घेऊन उंटवाडी गांव सोडून त्रिमुर्ती चौक ते संभाजी चौकाकडे जाणाऱ्या 30 मिटर डी.पी.रोडने उंटवाडी पुलाच्या पुर्व बाजु पर्यंत.	
25 लोकसंख्या एकूण - 52308 अ.जा. - 4009 अ.ज. - 1982	रायगड चौक,पाटील नगर, सावता नगर, उंटवाडी गांव,त्रिमुर्ती चौक,अभियंता नगर, इंद्रनगरी,हेगडेवार नगर, कामटवाडे गांव,श्रीराम नगर,सुर्योदय कॉलनी,	<p>स्थळे - पाटील नगर,दिव्या अँड लँब सुर्योदय कॉलनी, सावतानगर, मोती चौक, आहिल्यादेवी पुतळा, श्रीरामनगर, उंटवाडी गांव,उंटवाडी स्मशान भूमी,आंबेडकर उद्यान हेगडेवार चौक,पेठे शाळा, पाटील नगर मैदान,त्रिमुर्ती चौक, सायखेडकर हॉस्पिटल इंद्रनगरी, अभियंता नगर,शिवदर्शन कॉलनी,धनवंतरी कॉलेज, कामटवाड गांव, कामटवाडा स्मशानभूमी, अंबिका नगर.</p> <p>उत्तर - नासर्डी नदी शिवशक्ती चौक नाला संगम येथून नासर्डी नदीने पुर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन उंटवाडी पुलाच्या पुर्वबाजु पर्यंत.</p> <p>पूर्व - नासर्डी नदी उंटवाडी पुलाच्या पुर्व बाजुकडून संभाजी चौक ते त्रिमुर्ती चौकाकडे जाणाऱ्या 30 मीटर डी.पी.रोडने दक्षिणेकडे जातांना पश्चिमेकडील भाग घेऊन. उंटवाडी गावापर्यंत तेथून उंटवाडी गावाच्या पुर्वबाजुकडील रस्त्यांने दक्षिणेकडे जातांना सरस्वती गुलाबराव पाटील शाळेकडे जातांना पश्चिमेकडील भाग घेऊन सरस्वती गुलाबराव पाटील शाळेपर्यंत तेथून उजवीकडे वळून उंटवाडी एसटीपी ते तोरणा नगर मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन डावीकडील माताजी स्वीट पर्यंत. तेथून डावीकडे वळून माताजी स्वीट सोडून श्रीकृष्णा मिश्रा यांचे घरापर्यंत. तेथून श्रीकृष्णा मिश्रा यांचे घरसोडून दक्षिणेकडून वळून नाईक मळा दत्तमंदीर, गार्गी कॉलेज घेऊन सिडको हद्दीने पश्चिमेकडील भाग</p>	25अ -नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 25 ब – सर्वसाधारण महिला 25क – सर्वसाधारण महिला 25 ड – सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>घेऊन नाल्यापर्यंत तेथून नाल्याने उदय कॉलनी सोडून पश्चिमेकडील भाग घेऊन निखिल किराणा दुकानाच्या मागे पर्यंत. तेथून निखिल किराणा घेऊन दक्षिण दिशेने तोरणानगर मनपा उर्दू शाळेकडे जातांना पश्चिमेकडील भाग घेऊन घ.नं. एन42/जेए1/35/1 पर्यंत.</p> <p>दक्षिण- घ.नं. एन42/जेए1/35/1 सोडून घ.नं. एन42/जेए1/23/1 घेऊन पश्चिम दिशेने तोरणानगर मटन मार्केट हाजी मटन दुकानापर्यंत तेथून उजवीकडे (उत्तरेकडे) वळून एन42/जेबी1/1 पर्यंत येथून पवननगर भाजी मार्केटकडे जाणा-या रस्त्यांने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन पवननगर भाजी बाजारापर्यंत तेथून उत्तम नगर दिव्या अॅडलॅंब हा मुख्य रस्ता ओलांडून मुख्य रस्त्याने उजवीकडे (उत्तरेकडे) वळून पूर्वेकडील भाग घेऊन सदगुरु हॉटेल पर्यंत. तेथून डावीकडे (पश्चिमेकडे वळून) सदगुरु हॉटेल व उत्तरेकडील भाग घेऊन त्रिमुर्ती चौक ते शुभम पार्क कडे जाणा-या मुख्य रस्त्यावरील.घ.नं.एन43/जेडी1/43 पर्यंत. तेथून शुभम पार्क ते त्रिमुर्ती चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता ओलांडून उजवीकडे (उत्तरेकडे) यशप्लाझा (कृष्णा साडी) पर्यंत तेथून उजवीकडे वळून उत्तरेकडील भाग घेऊन पद्ममाकर प्लाझा पर्यंत. तेथून डावीकडे (दक्षिणेकडे) वळून पद्ममाकर प्लाझा सोडून उजवीकडील अंबालिका बंगल्यापर्यंत. तेथून उजवीकडे कामटवाडा गावाकडे जाणा-या रस्त्यांने अंबालिका बंगला घेऊन उजवीकडील भाग घेऊन साईज्योत-अ व ब अपार्टमेंट पर्यंत. तेथून उजवीकडे वळून साईज्योत-अ व ब्व अपार्टमेंट व विराट ए-14 इमारतीच्या सामाईक भिंतीने</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>दक्षिणेकडे जाऊन साईज्योत-अ. व साईज्योत-ब अपार्टमेंट सोडून विराट ए-14 इमारत घेऊन डॉ.पालवे यांच्या घरापर्यंत तेथून उजवीकडे (पश्चिमेकडे) वळून रस्त्याने डावीकडील दत्तमंदीर व उत्तरेकडील कामटवाडा गांव घेऊन अमर संकुल पर्यंत तेथून उजवीकडे वळून अमर संकुल सोडून पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिण दिशेने श्री.गवांदे यांच्या लक्ष्मी बंगल्यापर्यंत तेथून उजवीकडे वळून कामटवाडा गांव डीजीपी नगर 30 मिटर डी.पी.रस्त्यापर्यंत.</p> <p>पश्चिम- डी.जी.पी.नगर त्रिमुर्ती चौक 30 मिटर डी.पी.रस्ता श्री.गवांदे यांच्या लक्ष्मी बंगल्यापासून उत्तरेकडे जातांना डी.पी. रस्ता ओलांडून पुर्वेकडील भाग घेऊन मथुरा लॉन्स पर्यंत. तेथून मथुरा लॉन्स पुढील पश्चिमेकडे जाणाऱ्या कामटवाडा स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन नाल्यापर्यंत तेथून उत्तरेकडे वळून नासर्डी नदीकडे जाणाऱ्या नाल्याने पुर्वेकडील धन्वंतरी कॉलेज, इंद्रनगरी त्रिमुर्ती चौक, हेगडेवार चौक परिसर घेऊन नासर्डी नदी पर्यंत.</p>	
<p>26 लोकसंख्या एकूण - 50895 अ.जा. - 4790 अ.ज. - 3695</p>	<p>खुटवड नगर, शिवशक्ती चौक, यमुनानगर, डी.जी. पी. नगर क्र.3, चुंचाळे परिसर, जाधव संकुल, रामकृष्ण नगर</p>	<p>स्थळे - खुटवडनगर, डी.जी.पी.नगर, क्र.3, शिवशक्ती चौक, नवजीवन डे स्कूल, मोगल नगर, जनक नगरी, आम्रछाया सोसायटी, साळुंखेनगर, चुंचाळे गांव, जाधव संकुल, रामकृष्ण नगर, गोदावरी नगर, विराट नगर, खान बंगला.</p> <p>उत्तर - नासर्डी नदी पासून हॉटेल अमृत गार्डन घेऊन त्रंबक नाशिक रस्त्यापर्यंत तेथून त्रंबक नाशिक रस्त्याला उजवीकडे (पुर्वेकडे) वळून पुर्व दिशेने (नाशिककडे) पपया नर्सरी पर्यंत तेथून उत्तरेकडे वळून सातपुर लिक रस्त्याने दक्षिण दिशेने नासर्डी नदी पर्यंत तेथून नासर्डी नदी</p>	<p>26अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 26 ब – सर्वसाधारण महिला 26क – सर्वसाधारण महिला 26 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>ओलांडून डाव्या बाजूने वळून नासडी नदीच्या काठाने पुर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन आयटीआय पुल ओलांडून नासडी नदीच्या काठाने दक्षिणेकडील यमुना नगर, बरुबाबा नगर, शिवशक्ती चौक घेऊन शिवशक्ती चौकाकडून (दक्षिणेकडून) येणाऱ्या नाला व नासडी नदीच्या संगमा पर्यंत.</p> <p>पूर्व - नासडी नदी व शिवशक्ती चौक नाल्या संगम पासून दक्षिण दिशेने डी.जी.पी. नगर कडे जाणाऱ्या नाल्याने पश्चिमेकडील भाग घेऊन डाव्या बाजूकडील निशांत सोसायटी पर्यंत तेथून उजवी कडे वळून उत्तरेकडील भाग घेऊन आयटीआय ते डीजीपी नगर, 18 मीटर डी.पी.रोड ते उत्तरेकडील भाग घेऊन सातपुर शिव नाल्या पर्यंत. तेथून नाल्याने दक्षिणेकडे जातांना पश्चिमेकडील भाग घेऊन. खान बंगला पर्यंत. तेथून नाल्याने सातपुर ते एक्सलो पॉईंट मुख्य रस्त्यापर्यंत तेथून मुख्य रस्ता ओलांडून नाल्याने पश्चिमेकडील भाग घेऊन चुंचाळे गांव 18 मी.डीपी रस्त्यापर्यंत.</p> <p>दक्षिण- नाल्यावरील चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या 18 मी डी.पी.रस्त्याने पश्चिमेला जाऊन उत्तरेकडील रामकृष्ण नगर, पांजरापोळ, जुने चुंचाळे गांव म्हाडा कॉलनी भाग घेऊन मनपा हदी पर्यंत.</p> <p>पश्चिम- चुंचाळे गावाकडून मळयाकडे येणाऱ्या 18 मी.डी.पी. रस्त्याने मनपा हदीपासून उत्तरेकडे जातांना पुर्वेकडील भाग घेऊन नासडी नदी पर्यंत.</p>	
<p>27 लोकसंख्या एकूण - 51565 अ.जा. - 10775</p>	<p>सहयाद्री नगर, अश्विननगर, संभाजी स्टेडीयम मोरवाडी गांव,</p>	<p>स्थळे - सिडको सहावी स्किम, राजे संभाजी स्टेडीयम, शिवाजी पुतळा, सिम्बॉॅंसीस स्कुल, मनपा विभागीय कार्यालय, सहयाद्री नगर, अश्विन</p>	<p>27अ -अनुसूचित जाती 27 ब -अनुसूचित जमाती 27क-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
अ.ज. - 5508	अंबडगांव, अंबड एमआयडीसी, दत्तनगर	<p>नगर, सेंट लॉरेन्स स्कूल, महिंद्रा गेस्ट हाऊस, मोरवाडी गांव परिसर, अंबड गांव,साईग्राम, अंबड एमआयडीसी, हॉटेल तपावेन, शांतीनगर झोपडपट्टी,पांजरापोळ नविन चुंचाळे (वरचे चुंचाळे), दत्तनगर.</p> <p>उत्तर - नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम हद्दीपासून चुंचाळे गांव एकसलो जंक्शन पॉईंट 18 मी.डी.पी.रस्त्याने पुर्वेकडे जातांना दक्षिणेकडील पांजरापोळ,नविन चुंचाळे गांव (वरचे चुंचाळे), आंबेडकर नगर,दत्तनगर परिसर घेऊन एकसलो जंक्शन पॉईंट पर्यंत तेथुन अंबड गावाकडे जाणाऱ्या 30 मी.डी.पी.रोडने हार्डीस्पायसर कंपनी कडून रस्ता ओलांडून उत्तरेला जाणाऱ्या नाल्यापर्यंत तेथुन नाल्याने एमआयडीसीच्या हद्दीने डावीकडे (उत्तरेकडे) वळून पुर्वेकडील भाग घेऊन पुढे अंबड एमआयडीसी हद्दीपर्यंत तेथुन उजवीकडे (पुर्वेकडे) वळून दक्षिणेकडील एसएस एंटरप्रायझेस घेऊन नवनाथ मंदीर व श्री.संतु पुंजाजी दातीर यांचे घर सोडून श्री.रामकृष्ण दातीर यांचे घर घेऊन त्या पुढील चाळी घेऊन लुगीन किचन पर्यंत तेथुन डावीकडे (दक्षिणेकडे) वळून लुगीन किचन घेऊन व पुर्वेकडील तुळजा भवानी ट्रेडर्स व शिवगौरी किराणा सोडून उजवीकडे पश्चिमेकडे वळून नामदेव दातीर व बंधु यांच्या चाळी घेऊन रामकृष्ण दातीर यांची पक्के बांधकाम केलेली चाळ सोडून डावीकडे (दक्षिणेकडे) वळून अंबड एमआयडीसी हद्दीवरील रस्त्यापर्यंत तेथुन रस्त्याने डावीकडे (पुर्वेकडे) वळून अंबड एमआयडीसी हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन पुर्वेकडे अंबड गांव ते डीजीपी नगर 18 मी.डी.पी रोड पर्यंत तेथून उजवीकडे</p>	27 ड – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>(दक्षिणेकडे) वळून अंबड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने चाँदशावली बाबा दर्गा पुढील नाल्यापर्यंत तेथून नाल्यापुढील कच्या रस्त्याने डावीकडे (पुर्वेकडे) वळून उत्तरेकडील भाग वगळून व दक्षिणेकडील बंडु दातीर मळा, शंकर नगर,अंबड गांव भाग घेऊन पुर्वेकडे सरळ शेतातुन साईश्रध्दा रो. हाऊसच्या मागे जाऊन डावीकडे (उत्तरेकडे) जाऊन साईश्रध्दा रो.हाऊसला वळसा घालुन दक्षिणेकडे वळून माऊली पलोअर मिल पर्यंत तेथून डावीकडे (पुर्वेकडे) वळून दक्षिणेकडील भाग घेऊन कन्हैया विला व श्रीसमर्थ अपार्टमेंटच्या मागील बाजुने सामाईक संरक्षक भितीने श्रीसमर्थ अपार्टमेंट घेऊन पुर्वेकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन भाग्योदय रो.हाऊस लगतच्या नाल्यापर्यंत तेथून नाल्याने डावीकडे (उत्तरेकडे) वळून भाग्योदय रो.हाऊस घेऊन पुढे जाऊन नाल्यावरुन उजवीकडे (पुर्वेकडे) वळून पुर्व दिशेने दक्षिणेकडील वैष्णव देवी मंदीर भाग घेऊन श्री.दाणी यांच्या घरापर्यंत तेथून उजव्या बाजुला वळून (दक्षिणेकडे) वळून दक्षिण दिशेने पाटील यांच्या घरापर्यंत तेथून रस्त्याने डावीकडे (पुर्वेकडे) वळून पुर्व दिशेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन रस्त्याच्या उजव्या बाजुकडील श्री.कावळे यांच्या घरापर्यंत तेथून पाटील यांच्या घरामागुन उजवीकडे (दक्षिणेकडे) वळून श्री.कावळे यांचे घर सोडून श्री.कुलकर्णी यांचे घरापर्यंत तेथून श्री.कुलकर्णी यांचे घर सोडून डावीकडे (पुर्वेकडे) वळून पुर्व दिशेने उत्तरेकडील उपेंद्रनगर भाग सोडून व साईग्राम कॉलनी भाग घेऊन उपेंद्र नगर व साईग्राम कॉलनी यांच्या हद्दीने पुर्वेकडे श्री.कोळी</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>यांच्या घरापर्यंत तेथून डावीकडे (उत्तरेकडे) वळून श्री.कोळी यांचे घर सोडून व पुर्वेकडील भाग घेऊन उपेंद्र नगर रस्त्यापर्यंत तेथून उजवीकडे (पुर्वेकडे) वळून श्री.पाटील यांचे घर घेऊन पुर्व दिशेने दक्षिणेकडील भाग घेऊन त्रिमुर्ती चौक पाथर्डी 18 मिटर डी.पी.रोड पर्यंत तेथून 18 मिटर डी.पी.रस्ता ओलांडून पश्चिमेकडील भाग घेऊन रस्त्याने उजवीकडे (दक्षिणेकडे) वळून हॉटेल एक्सलन्सी पर्यंत तेथून डावीकडे (पुर्वेकडे) वळून हॉटेल एक्सलन्सी घेऊन दक्षिणेकडील बुरकुले लॉन्स घेऊन शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याने पुर्व दक्षिण भाग घेऊन सेंट लॉरेन्स शाळेपर्यंत तेथून संभाजी राजे स्टेडीयम ते एमव्हीपी कै.शांताराम बापू वावरे कॉलेज रस्त्या लगत डावीकडे वळून कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याने उजव्या बाजू कडील घर क्र.41/ए-2/1/1 पर्यंत तेथून उजवीकडे (पुर्वेकडे) वळून पुर्वदिशेने शनैश्वर मंदीरापर्यंत दक्षिणेकडील भाग घेऊन मंदीरापासुन पुढे नाल्यापर्यंत ते नाल्याच्या हद्दीने डावीकडे (उत्तरेकडे) वळून पुर्वेकडील भाग घेऊन आश्विनी गिरणी पर्यंत तेथून आश्विनी गिरणी समोरुन उजवीकडे वळून काळे मामा यांची चाळ सोडून डावीकडे वळून उत्तर दिशेला पुर्वेकडील भाग घेऊन श्री.शनैश्वर मंदीरापर्यंत तेथून पंडीत नगर घर क्र. एन41/बीसीडी-1/8/12 घर सोडून डावीकडे (पश्चिमेकडे) वळून पंडीत नगर रस्त्यापर्यंत तेथून उजवीकडे (उत्तरेकडे) वळून शुभम पार्क ते मुंबई आग्रा महामार्ग मुख्य रस्त्यापर्यंत तेथून मुख्य रस्त्यावर डावीकडे (पुर्वेकडे) वळून उत्तरेकडील शनैश्वर मंदीर मोरवाडी गांव,स्वामी विवेकानंद शाळा मनपा</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>विभागीय कार्यालय,सहयाद्री नगर भाग घेऊन मुंबई आग्रा महामार्ग समांतर रस्त्यावरील जय प्लाझा पर्यंत.</p> <p>पूर्व - मुंबई आग्रा महामार्ग वरील जय प्लाझा इमारत समांतर रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील सहयाद्री नगर, अश्विन नगर,हॉटेल गेट वे,अंबड एमआयडीसी, गरवारे कंपनी, हॉटेल तपोवन, मुंबई आग्रा महामार्गाने विल्होळी जकात नाका मनपा हद्दीपर्यंत.</p> <p>दक्षिण- मुंबई आग्रा महामार्ग मनपा हद्दीने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील रमाबाई आंबेडकर नगर, गौतमनगर, शांती नगर, अंबड एमआयडीसी घेऊन सारुळ रस्त्यापर्यंत.</p> <p>पश्चिम- सारुळ रस्त्यावरील मनपा हद्दीने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेऊन पांजरापोळ दत्तनगर भाग घेऊन मनपा हद्दीने एक्सलो पॉईंट जंक्शन ते चुंचाळे गांव ते 18 मी.डी.पी.रस्त्यापर्यंत.</p>	
<p>28 लोकसंख्या एकूण - 51896 अ.जा. - 4488 अ.ज. - 2412</p>	<p>डीजीपी नगर क्र.2, वृंदावन नगर, महालक्ष्मी नगर, मुरारी नगर, कार्तिकेय नगर, उपेंद्र नगर, वनश्री कॉलनी, कर्डीले मळा.</p>	<p>स्थळे - डीजीपी नगर क्र.2, वृंदावन नगर, महालक्ष्मी नगर, मुरारी नगर, कार्तिकेय नगर, उपेंद्र नगर, वनश्री कॉलनी, कर्डीले मळा, शुभम पार्क, अंबिका नगर, प्रसन्न नगर,बाल मुक्तांगण शाळा, फडोळ मळा परिसर.</p> <p>उत्तर - सातपूर शीव नाल्यालगत नागेश्वर मंदिर येथून पुर्व दिशेने नागेश्वर मंदिर घेऊन 18 मीटर डी.पी. रस्त्याने पुर्व दिशेला दक्षिणेकडील पुरुषोत्तम नगर भाग घेऊन आयटीआय पुल ते डीजीपी नगर 18 मी. डी.पी. रस्ता ओलांडून 18 मी. डी.पी. रस्त्याने दक्षिणेकडील वावरे नगर भाग घेऊन नाल्यापर्यंत (निशांत सोसायटी) शिवशक्ती चौक ते डी.जी.पी. नगर क्र.2 नाल्यालगत</p>	<p>28अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 28 ब – सर्वसाधारण महिला 28क – सर्वसाधारण महिला 28 ड – सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>निशांत सोसायटी पासून नाल्याने दक्षिण दिशेने पश्चिमेकडील वावरे नगर, विठठल नगर भाग घेऊन, कामटवाडे स्मशानभूमी पर्यंत तेथून स्मशानभूमी ते कामटवाडे गाव रस्त्याने पूर्वेकडे वळून कामटवाडे गावाकडे जावून दक्षिणेकडील मथुरा लॉन्स, देविकीनंदन सोसायटी भाग घेऊन त्रिमुर्ती चौक ते डीजीपी नगर क्र.2 30 मी.डी.पी. रस्त्याने उत्तरेकडे (दक्षिणेकडे) वळून डीजीपी नगर क्र.2 च्या दिशेने रस्त्याच्या डावी बाजूकडील श्री.गवांदे यांचे लक्ष्मी बंगलयापर्यंत तेथून डावीकडे (पूर्वेकडे) वळून तेथून लक्ष्मी बंगला सोडून व लक्ष्मी बंगल्याला वळसा घालून उत्तरेकडे जाऊन अमर संकुल सोसायटी पर्यंत तेथून डावीकडे वळून अमर संकुल घेऊन पुर्व दिशेने जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन दत्तमंदिरापर्यंत तेथून दत्तमंदिर सोडून डॉ.पालवे यांचे घरापर्यंत तेथून डावीकडे (उत्तरेकडे) वळून विराट-ए-14 अपार्टमेंट सोडून साई ज्योत सोडून अ व ब अपार्टमेंट घेऊन रस्त्याने उत्तरेकडे वळून पुर्व दिशेने अंबालीका बंगलयापर्यंत तेथून डावीकडे (उत्तरेकडे) वळून अंबालीका बंगला सोडून उजवीकडील पदमाकर अपार्टमेंट पर्यंत तेथून उजवीकडे (पूर्वेकडे) वळून पुर्व दिशेने जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन त्रिमुर्ती चौक ते शुभम पार्क 18 मी. डी.पी. रोड मुख्य रस्त्यावरील यश प्लाझा पर्यंत (कृष्णा साडी सेंटर)</p> <p>पुर्व - त्रिमुर्ती चौक ते शुभम पार्क 18 मी. डी.पी. रस्त्याने यश प्लाझा पासून पाथर्डी-अंबड गाव रस्त्याच्या दक्षिण दिशेने पश्चिमेकडील अंबिका नगर, कमल नगर, इफको कॉलनी, रामेश्वर नगर, शुभम पार्क, गणेश कॉलनी, महाजन नगर भाग घेऊन</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>श्रध्दा अपार्टमेंट पर्यंत तेथून डावीकडे (पूर्वेकडे) वळून श्रध्दा अपार्टमेंट सोडून अमीबंसरी अपार्टमेंट घेऊन पूर्व दिशेने दक्षिणेकडील भाग घेऊन घर नं. N-52/SE/1/17/1 पर्यंत तेथून घर नं. N-52/SE/1/17/1 घर घेऊन पूर्व दिशेने घर नं. N-52/SE/1/18/1 पर्यंत तेथून उजवीकडे (दक्षिणेकडे) वळून घर नं. N-52/SE-1/18/1 घेऊन दक्षिण दिशेने राजे संभाजी स्टेडीयमकडे जाणाऱ्या रस्त्याने पश्चिमेकडील भाग घेऊन सेंट लॉरेन्स स्कूल व म.न.पा. महीला मार्केट संकुल पर्यंत.</p> <p>दक्षिण - सेंट लॉरेन्स व म.न.पा. महिला मार्केट येथून बुरकुले लॉन्सकडे (पश्चिमेकडे) जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन त्रिमुर्ती चौक ते अंबड पाथर्डी रस्त्याला जोडणाऱ्या 18 मी. डी.पी. रस्त्यावरील हॉटेल एक्सलन्सी पर्यंत तेथून हॉटेल एक्सलन्सी सोडून श्रध्दा अपार्टमेंट घेऊन उजवीकडे (उत्तरेकडे) वळून 18 मी. डी.पी. रस्त्याने उत्तर दिशेला डाव्या बाजूकडील हनुमान मंदिरापर्यंत तेथून हनुमान मंदिर व मंगलदिप अपार्टमेंट यांच्यामधून पश्चिमेकडे जाणाऱ्या उपेंद्र नगर रस्त्याने पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन उजव्या बाजूकडील श्री.पाटील यांचे घर व विश्वकर्मा फर्निचर पर्यंत तेथून डावीकडे (दक्षिणेकडे) वळून श्री.पाटील यांचे घर सोडून व विश्वकर्मा फर्निचर दुकान घेऊन दक्षिण दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन श्री.कोळी यांचे घरापर्यंत तेथून कोळी यांचे घर घेऊन उजवीकडे (पश्चिमेकडे) वळून साईग्राम कॉलनी व उपेंद्र नगर यांच्या हद्दीने पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन श्री.कुलकर्णी यांचे घरापर्यंत</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>तेथून उजवीकडे (उत्तरेकडे) वळून श्री.कुलकर्णी यांचे घर घेऊन मनपा ओपन स्पेस सोडून व श्री.कावळे यांचे घर घेऊन उपेंद्र नगर रस्त्यापर्यंत तेथून डावीकडे (पश्चिमकडे) वळून श्री.पाटील यांचे घरापर्यंत तेथून पाटील यांचे घर घेऊन उजवीकडे (उत्तरेकडे) वळून कॉलनी रस्त्यापर्यंत तेथून श्री.दाणी यांचे घर घेऊन कॉलनी रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन दक्षिणोत्तर नाल्यापर्यंत नाल्यालगत डावीकडे (दक्षिणेकडे) वळून पूर्वेकडील भाग्योदय रोहाऊस सोडून भाग्योदय रोहाऊसच्या दक्षिण बाजूपर्यंत तेथून पश्चिम दिशेला दक्षिणेकडील गॅरेज सोडून व उत्तरेकडील शेती व प्रसन्न नगर भाग घेऊन श्री समर्थ व कन्हैय्या व्हीला पर्यंत तेथून पश्चिम दिशेने श्री समर्थ व कन्हैय्या अपार्टमेंट या इमारतीच्या सामायिक संरक्षण भिंतीने पश्चिम दिशेने माऊली फ्लोअर मिल पर्यंत तेथून माऊली फ्लोअर मिल घेऊन उजवीकडे (उत्तरेकडे) वळून पूर्वेकडील भाग घेऊन व पश्चिमेकडील साई श्रध्दा रोहाऊस सोडून साईश्रध्दा रोहाऊसला वळसा घालून पश्चिम दिशेने उत्तरेकडील द कम्फर्ट झोन घेऊन अंबडगाव ते डीजीपी नगर क्र.2 च्या 18 मी. डी.पी. रोडपर्यंत तेथून उजवीकडे (उत्तरेकडे) वळून चाँदशावली दर्गा घेऊन उत्तर दिशेने अंबड एम.आय.डी.सी. हद्दीपर्यंत तेथून उजवीकडे (पश्चिमेकडे) वळून अंबड एमआयडीसी हद्दीने पश्चिमेकडे जाऊन डी.जी.पी.नगर ते अंबड एम.आय.डी.सी.18 मी. डी.पी. रस्त्यापर्यंत तेथून 18 मी. डी.पी. रस्ता ओलांडून उजवीकडे वळून अंबड एमआयडीसी हद्दीने उत्तरेकडे जाऊन नवनाथ किराणा</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>पर्यंत तेथून डावीकडे (पश्चिमेकडे) वळून उत्तरेकडील नवनाथ किराणा घेऊन पुढे जाऊन पश्चिमेकडे पुढे जाऊन श्री.रामकृष्ण दातीर यांचे पक्के बांधकाम दुमजली बांधकाम असलेली चाळ घेऊन उजवीकडे (उत्तरेकडे) वळून चाळीला वळसा घालून उजवीकडे (पुर्वेकडे) वळून डावीकडील (उत्तरेकडील) नामदेव दातीर व इतर यांच्या चाळी सोडून पुर्व दिशेने दक्षिणेकडील भाग घेऊन नवनाथ किराणा पर्यंत तेथून डावीकडे (उत्तरेकडे) वळून नवनाथ किराणा,शिवगौरी किराणा श्री.सुभाष गायधनी यांचे घर तुळजा भवानी ट्रेडर्स घेऊन डावीकडे (पश्चिमेकडे) वळून पश्चिम दिशेने उत्तरेकडील श्री.संतु पुंजाजी दातीर यांचे गोरक्षनाथ निवास व नवनाथ मंदीर व उत्तरेकडील भाग घेऊन दक्षिणेकडील श्री.रामकृष्ण दातीर यांचे घर सोडून पश्चिमेकडे जाऊन दक्षिणेकडील एसएस एंटरप्रायझेस सोडून अंबड एमआयडीसी हद्दीपर्यंत तेथून उजवीकडे (उत्तरेकडे) वळून अंबड एमआयडीसी हद्दीने नाल्यापर्यंत. तेथून एम.आय.डी.सी. हद्दीलगत नाल्याने डावीकडे (दक्षिणेकडे) वळून एमआयडीसी हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन एक्स्लो जंक्शन ते अंबडगाव 30 मी.डी.पी. रस्त्यापर्यंत तेथून डाव्या बाजूकडे (पश्चिमेकडे) वळून एक्स्लो जंक्शन ओलांडून एक्स्लो जंक्शन ते चुंचाळे गाव 18 मी. डी.पी. रस्त्याने हॉटेल पंचरत्न घेऊन हॉटेल पंचरत्न मागील नाल्यावरील पुलापर्यंत.</p> <p>पश्चिम - हॉटेल पंचरत्न मागील नाल्यावरील पुलापासून नाल्याने उजवीकडे वळून नाल्याने उत्तर-पुर्व दिशेने सातपूर लिंक रस्ता ओलांडून खान बंगल्याकडे जाणाऱ्या नाल्याने</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		नाल्याचा पूर्वेकडील भाग घेऊन खान बंगल्यापर्यंत तेथून नाल्याने उत्तर दिशेने जाऊन पूर्वेकडील विखे पाटील शाळा, वृंदावन नगर, सिध्दटेक नगर, कार्तिकेय नगर, पुरुषोत्तम कॉलनी भाग घेऊन नागेश्वर मंदिरापर्यंत.	
29 लोकसंख्या एकूण - 53021 अ.जा. - 4797 अ.ज. - 1738	विजयनगर, स्वामी विवेकानंद नगर, जयप्लाझा, अंबड पोलीस स्टेशन, साईबाबा नगर, राजरत्न, पवननगर उर्दू शाळा, रामेश्वर नगर, उत्तम नगर, अतुल डेअरी	स्थळे - पवननगर, लोकमान्य नगर, उर्दू शाळा राजरत्न नगर, स्टेटबँक चौक, स्वामी विवेकानंद नगर, जय प्लाझा, अंबड पोलीस स्टेशन, गणेश चौक भागशः, पेलीकन पार्क, सोनवणे चाळ, तानाजी चौक, विजय नगर, रामेश्वर नगर, उत्तम नगर कॉलेज. उत्तर - शुभम पार्क ते त्रिमुर्ती चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावरील घर क्रमांक एन43/जेडी-1/18 पासून दक्षिणेकडील भाग घेऊन ब्राईट कॉम्प्युटर्स पर्यंत तेथून पवननगर ते दिव्या अँड लॅब कडे जाणारा रोड ओलांडून उजवीकडे (दक्षिणेकडे) वळून पवननगर भाजी मार्केट तेथून डावीकडे (पूर्वकडे) वळून दक्षिणेकडील भाग घेऊन मुख्य रस्त्यांने घरक्रमांक एन 42/जेबी1/1/1 पर्यंत तेथून घरक्रमांक एन 42/जेबी1/1/1 सोडून मोरवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता ओलांडून दक्षिणेकडे जाऊन तोरणानगर, मटन मार्केट हाजी मटन दुकानापर्यंत तेथून दक्षिण भाग घेऊन डावीकडे (पूर्वकडे) वळून उर्दू शाळेच्या हद्दीने गेटवेल हॉस्पिटल पर्यंत तेथून गेटवेल हॉस्पिटल सोडून दक्षिणेकडे वळून मनपा उर्दू शाळा घेऊन घर क्रमांक एन41/ऐसीडी-23/8 पर्यंत तेथून पुर्वकडे जाऊन एन41/ ऐसीडी-1/23/9 तेथून डावीकडे वळून ऐसीडी-23/9 घेऊन डावीकडील श्रीसाई पर्यंत तेथून उजवीकडे (पूर्वकडे) वळून	29अ-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 29 ब – सर्वसाधारण महिला 29क – सर्वसाधारण खुला 29 ड – सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>असुनोदय पर्यंत तेथून दक्षिणेकडील भाग घेऊन लक्ष्मी नगर रस्त्याने पुर्वेकडे यश बिल्डींग मटेरीयल सप्लायर पर्यंत तेथुन डावीकडे (उत्तरेकडे) वळुन यश बिल्डींग मटेरीयल सप्लायर घेवून व उत्तरेकडिल साईदर्शन रो हाऊस सोडुन महाराणा प्रताप चौकाकडे जाणा-या रस्त्याने महाले यांच्या संपर्क कार्यालया पर्यंत तेथून जिव्हाळा संकुल घेऊन विजयनगर कडे जाणा-या रस्त्याने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन दत्तचौकातील चित्तोड चिकन सेंटर पर्यंत तेथून डावीकडे (पुर्वेकडे) वळून शाळेकडे जाणा-या रोडने घर क्रमांक एन32/आर-45 पर्यंत तेथून पुर्व दिशेने जाऊन दक्षिणेकडील उजविकडे (दक्षिणेकडे) वळुन पश्चिमेकडील भाग घेऊन एन32/आर-3/42/1 पर्यंत तेथुन डावीकडे (पुर्वेकडे) वळून पुर्व दिशेने एन32/आर-3/19/1 पर्यंत तेथून डावीकडे (उत्तरेकडे) वळुन पुढे जाऊन पुर्वेकडील भाग घेऊन एन32/आर-3/20/8 पर्यंत. तेथुन उजवीकडे वळून (पुर्वेकडे) वळुन दक्षिणेकडील भाग घेऊन एन32/आर-3/16/1 पर्यंत. तेथून डावीकडे (उत्तरेकडे) वळुन रस्ता ओलांडुन एन32/पी-3/32/1 सोडून व दक्षिणेकडील भाग घेऊन गणेशचौक ते अंबड पोलीस स्टेशन रस्त्यावरील एन32/पी-3/29/1 पर्यंत. तेथुन डावीकडे (उत्तरेकडे) गणेश चौकापर्यंत तेथुन उजवीकडे (पुर्वेकडे) वळून गणेश चौक ते स्टेट बँक चौक मुख्य रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन मुंबई आग्रा महामार्ग समांतर रस्त्यावरील अग्निशमन दल केंद्रापर्यंत.</p> <p>पूर्व - स्टेटबँक चौकातील अग्निशमन केंद्रापासुन पश्चिमेकडील भाग</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>घेऊन दक्षिणेकडे मुंबई आग्रारोडने जय प्लाझा पर्यंत.</p> <p>दक्षिण - मुंबई आग्रारोडवरील जय प्लाझा पासून उत्तरेकडील भाग घेऊन शुभमपार्क कडे जाणाऱ्या रोडने तोरणानगर रस्त्यापर्यंत (शैनेश्वर मंदिर) पंडीत नगर पर्यंत तेथून उजवीकडे वळून पंडीत नगर रस्त्यांने शनिमंदिर सोडून साक्षी प्लॉलीक्विनिक पर्यंत तेथून डावीकडे (पूर्वकडे) वळून घरक्रमांक एन41/बीसीडी-1/8/12 पर्यंत तेथून घर क्रमांक एन एन41/बीसीडी-1/8/12 घेऊन उजवीकडे वळून दक्षिण दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन काळे मामा यांच्या चाळी पर्यंत तेथून उजवीकडे वळून नाल्याने दक्षिणेकडू जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन शैनेश्वर मंदिरापर्यंत तेथून पश्चिमेकडे वळून उजव्या बाजूकडील शैनेश्वर मंदिर घेऊन उजवीकडे (पश्चिम दिशेने) वळून उत्तरेकडील भाग घेऊन व दक्षिणेकडील ज्ञानगिरी बंगला सोडून पश्चिम दिशेने उत्तरेकडील भाग घेऊन राजे संभाजी स्टेडीयम ते एमव्हीपी (कै. शांताराम बापु कॉलेज) रस्त्यापर्यंत तेथून डावीकडे (दक्षिणेकडे) वळून उजव्या बाजू कडील घर क्रमांक एन52/एसई-1/11/8 पर्यंत तेथून पश्चिमेकडे वळून घर क्रमांक एन52/एसई-1/11/8 व उत्तरेकडील भाग घेऊन घर क्रमांक घर क्रमांक एन52/एसई-1/17/1 पर्यंत तेथून पश्चिम दिशेने घर क्रमांक घर क्रमांक एन52/एसई-1/17/1 घर सोडून व उत्तरेकडील भाग घेऊन त्रिमुर्ती चौक ते पाथर्डी फाटा 18 मिटर रस्ता वरील श्रध्दा अपार्टमेंट पर्यंत.</p> <p>पश्चिम- त्रिमुर्ती चौक ते पाथर्डी फाटा 18 मीटर डी.पी.रोड श्रध्दा अपार्टमेंट</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		पासुन उत्तर दिशेने पाथर्डी फाटा ते त्रिमुर्ती चौक रस्त्यांने पुर्वेकडील भाग घेऊन घर क्रमांक घर क्रमांक एन43/जेडी-1/18 पर्यंत.	
30 लोकसंख्या एकूण - 48241 अ.जा. - 8127 अ.ज. - 2229	राजीव नगर, वडाळा गांवठाण, पांडवनगरी	<p>स्थळे - राणेनगर, इंदिरा नगर, लिकरोडच्या उत्तरेकडील भाग, राजीव नगर, वैभव कॉलनी, किशोर नगर, कानिफनाथ नगर, पेठे नगर रोड, हायवे पासून चार्वाक चौकीपर्यंत, वडाळागाव, चिंतामणी कॉलनी, श्रध्दा विहार, शिव कॉलनी, पांडव नगरी, गुरु गोविंदसिंग पॉलिटेक्नीक कॉलेज परिसर.</p> <p>उत्तर - रा.म.क्र.3 ग्रेट पंजाब हॉटेलच्या उत्तर कोपऱ्यापासून (डायमंड हाईट बिल्डींग सोडून) राधेशाम बंगला, आशिर्वाद अपार्टमेंट, गजरा पार्क इ.बिल्डींग घेऊन पुर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन गजानन महाराज मंदिरापर्यंत तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील मानस सोसायटी, देवदत्त सोसायटी इ.भाग घेऊन पेठेनगर रस्त्यावरील चार्वाक चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडील भाग घेऊन पाथर्डी रोडवरील रथचक्र चौकापर्यंत तेथून उत्तरेकडे पाथर्डी रोडने पुर्वेकडील भाग घेऊन साईनाथ चौफुलीपर्यंत तेथून कॅनॉल रोडने पुर्वेकडे (डी.जी.पी. नगरच्या दक्षिणेकडील) मिलिटरी हद्द.</p> <p>पूर्व - मिलिटरी हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन पाथर्डी शीवरोड (शरयू नगर) पर्यंत.</p> <p>दक्षिण - मिलिटरी हद्द व पाथर्डी शिवरोड 18 मी. रुंद रस्त्यापासून 18 मी. रुंद शीवरोडने उत्तरेकडील भाग घेऊन वडाळा-पाथर्डी रोडपर्यंत तेथून पाथर्डी रोडने उत्तरेकडे पाथर्डी रोडच्या पुर्वेकडील भाग घेऊन वर्धमान शांपी गोल्डन नेस्ट इमारतीपर्यंत तेथून पश्चिमेकडे</p>	30अ -अनुसूचित जाती 30 ब-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 30क – सर्वसाधारण महिला 30 ड – सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		<p>उत्तरेकडील भाग घेऊन डे-केअर स्कूलपर्यंत, डे- केअर स्कूल पासून उत्तरेला पूर्वेकडील भाग घेऊन राणे नगर रस्त्यापर्यंत, तेथून राणेनगर रोडने पश्चिमकडे उत्तरेकडील भाग घेऊन रुक्मिणी अपार्टमेंट पर्यंत तेथून उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन आदिती बंगल्यापर्यंत तेथून आदिती बंगल्यापासून पश्चिमेकडे रोडने रस्त्याच्या उत्तरेकडील भाग घेऊन विसावा बंगल्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन राणेनगर रोडपर्यंत. राणेनगर रोडने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन हायवे सर्किस रोडपर्यंत.</p> <p>पश्चिम - रा.म.क्र.3 राणे नगर रस्त्यापासून उत्तर पूर्व दिशेला पूर्वेकडील भाग घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील ग्रेट पंजाब हॉटेल पर्यंत.</p>	
<p>31 लोकसंख्या एकूण - 44960 अ.जा. - 6136 अ.ज. - 3473</p>	<p>पाथर्डी, राणे नगर, दाढेगांव, पाथर्डी फाटा.</p>	<p>स्थळे - गणेश कॉलनी, नगरकर लेन, इच्छापुत्री चौक, राणे नगर, सिमेन्स कॉलनी, साई पॅलेस हॉटेलच्या पूर्वेकडील भाग, अमोल नयनतारा गॉल्ड, हॉटेल सेवन हेवन पूर्वेकडील भाग, ज्ञानेश्वर नगर, समर्थ नगर, वडाळा पाथर्डीरोड, गुरुगोविंद सिंग कॉलेज समोरील भाग, पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावठाणाच्या पाथर्डी रोडच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील भाग, प्रशांत नगर, अयोध्या कॉलनी, नरहरी नगर, दामोदर नगर, दादासाहेब फाळके स्मारक व लगतचा भाग, पाथर्डी गाव, पाथर्डी दाढेगाव रोडच्या पूर्व पश्चिम भाग, दाढेगांव, पिंपळगांव खांब रोडच्या पश्चिमेकडील भाग.</p> <p>उत्तर - मुंबई आग्रारोड रा.म.क्र.3 राणे नगर रस्त्याने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन राणेनगर रोडवरील निर्वाणा आर्केडपर्यंत तेथून उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन चिरंजीव हॉस्पिटलपर्यंत तेथून पूर्वेकडे</p>	<p>31 अ - अनुसूचित जाती 31 ब - नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 31 क - सर्वसाधारण महिला 31 ड - सर्वसाधारण खुला</p>

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरुन)
1	2	3	4
		<p>दक्षिणेकडील भाग घेऊन श्री तिरुमल ईलाईटपर्यंत तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन राणेनगररोड पर्यंत तेथून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन यामाहा शोरुमपर्यंत तेथून दक्षिणेकडे डे.के.अर स्कुलपर्यंत तेथून दक्षिणेकडील भाग घेऊन नाशिक पाथर्डी रोड श्रीदुर्गा अपार्टमेंटपर्यंत.</p> <p>पूर्व - दुर्गा अपार्टमेंट वर्धमान शॉपीपासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील सिमेंस कॉलनी, सराफ लॉन्स परिसर घेऊन पाथर्डी शिवरोडपर्यंत वडाळा-पाथर्डी रोडवरील पाथर्डी शिवरोड ते वडाळा-पाथर्डी रस्ता जंक्शनपासून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन मिलिटरी हद्दीपर्यंत तेथून मिलिटरी हद्दीने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन पिंपळगाव खांब व वडनेर शिवरोडपर्यंत वडनेर पिंपळगाव खांब शिवरोडने मिलिटरी हद्दीपासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन पाथर्डी 30 मी. रुंद पाथर्डी रस्त्यापर्यंत पाथर्डी 30 मी. रुंद रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन पिंपळगाव खांब रोडपर्यंत, पाथर्डी व पिंपळगांव खांबरोड चौकापासून दक्षिणेकडे पिंपळगांव खांब रोडने पश्चिमेकडील भाग घेऊन वालदेवी नदीपर्यंत पुढे पिंपळगाव खांब रोडने पिंपळगाव खांब गावठाण परिसर सोडून पूर्व दिशेचा भाग घेऊन तुळजाई निवासापर्यंत, तुळजाई निवासापासून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन पिंपळगाव खांब व वडनेर शीव रोडच्या मनपा हद्दीवरील टोकापर्यंत.</p> <p>दक्षिण- महानगरपालिका हद्दीवरील पिंपळगाव खांब (स.नं.90) शीवेच्या टोकापासून दक्षिणेकडील मनपा हद्दीपर्यंत.</p>	

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे, अनुसूची अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री/अनुसूचित जमाती स्त्री/ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्री धरून)
1	2	3	4
		पश्चिम - नाशिक मनपा पश्चिमेकडील हद्दीने नाशिक मुंबई हायवेपर्यंत तेथून नाशिक-मुंबई हायवेने उत्तर-पूर्व दिशेला पूर्वेकडील भाग घेऊन सर्व्हीस रोडने राणेनगरच्या 18 मी. रुंद डी.पी. रोडपर्यंत.	

- मराठी व इंग्रजी अधिसूचनेमधील प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.
- महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध राहतील.

ठिकाण : मुंबई
दिनांक : 25/11/2016

XXX
(ज. स. सहायिया)
राज्य निवडणूक आयुक्त,
महाराष्ट्र

STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA

New Administrative Building, Hutatma Rajguru Chowk,

Madam Cama Road, Mumbai 400 032,

dated 25th November 2016

ANNEXURE 17

No. SEC/MNC 2016/CR 35 /D-5.---In exercise of the powers conferred by section 5 (3), 5 A and section 14 of the "**Maharashtra Municipal Corporation Act, 1949 (Bom.LIX of 1949)**" (hereinafter referred to as the said Act) after carefully taking into consideration the objections and suggestions received, in response to the draft Notification No.97. dated 10th October, 2016 fixing for the Nashik Municipal Corporation, the number and the extent of the wards into which the said municipal area shall be divided and specifying the wards reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to the said draft notification, I, J.S.Saharia -State Election Commissioner, Maharashtra, hereby makes the following notification.

NOTIFICATION

1. WHEREAS, the State Election Commissioner, Maharashtra, has specified for Nashik Municipal Corporation under Section 5A of the "**Maharashtra Municipal Municipal Corporations Act 1949**", for the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :-

Details of Number Of Councillors, Reserved Seats, etc.

(i)	Total Number of		
	a)	Councillors to be elected	--- 122
	b)	Wards having 4 seats	--- 29
	c)	Wards having 3 seats	--- 2
	d)	Wards having 5 seats	--- 0
	e)	Total Number of wards	--- 31
(ii)	The Number of seats to be reserved		
	a)	for the Scheduled Castes	--- 18
	b)	for the Scheduled Tribes	--- 9
	c)	for the Backward Class of Citizens	--- 33
(iii)	The total number of seats to be reserved for women (Including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).		--- 61
(iv)	Out of seats at serial number (iii), above the number of seats reserved for the women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens, from amongst the seats reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens, as shown in item at serial number (ii)(a), (ii)(b) and (ii)(c) above respectively are as under		
	a)	for the Scheduled Castes	--- 9
	b)	for the Scheduled Tribes	--- 5
	c)	for the Backward Class of Citizens	--- 17
(v)	Number of seats reserved for general women category (Number of seats at serial number (iii) minus seats at serial number (iv))		--- 30
(vi)	Unreserved seats		--- 32

2. AND WHEREAS the lots for reserving the seats for the Backward Class of citizens and women (including seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) were drawn on 7th October, 2016.
3. Now, therefore, in exercise of section 5(3), 5A and section 14 of the "**Maharashtra Municipal Corporation Act 1949**", the State Election Commissioner, Maharashtra State hereby fix the number and extent of the wards into which the said Municipal Corporation area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of the citizens and women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward class of citizens), as the case may be, as shown in the schedule to this Notification.
4. This Notification shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this Notification.

SCHEDULE

(Details of Extent of Ward & Reservation, etc.)

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
1 Population Total-53294 SC - 5946 ST - 9478	Mhasrul, Pokar Colony, Kishor Suryavanshi Marg, Omkar Nagar	Location-Kishor Suryavanshi marg, Borgad, Chamer Lene, Mhasoba wadi, Prabhat Nagar, Omkar Nagar, Gorakh Nagar, Pokar colony, Gaytri Nagar, Kala Nagar, Gajpanth Parisar, Mhasrul Gaothan & male (Agriculture land) Parisar. North - From Makhamalabad S.No. 325 on peth road at N.M.C. Boundary, going towards East, taking south side area upto Mhasrul S.No. 92 on N.M.C. boundary. East - From Mhasrul S.No.92 on NMC boundary, along Mhasrul-Adgaon Shiv Boundary, going towards south, taking west side area upto Mhasrul S.No. 124 on Shiv Junction (Nashik-Mhasrul-Adgaon Shiv.) South - From Mhasrul S.No. 124 on Shiv Junction (Nashik-Mhasrul-Adgaon Shiv), along Nashik-Mhasrul Shiv Boundary, taking North side area, upto Goraksha Nagar Chowk, (Dindori Road) further going towards along D.P.Road Boundary upto Datta Chowk to RTO peth Road (Makhamalabad S.No.27) West- From RTO peth Road (Makhamalabad S.No.27), along peth road boundary going towards North taking East side area.	1A- Scheduled Castes Women 1B- Scheduled Tribes Women 1C- Backward Class of Citizens 1D-General Open
2	Adgaon,	Location-Adgaon Male (Agriculture Land)	2A- Scheduled Castes Women

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
Population Total - 47027 SC - 6074 ST - 4876	Konark Nagar, Nandur-Manur, Vidi Kamgar	<p>parisar, M.E.T. College, Rural Supt. Police office & colony, MVP Medical College, Adgaon Gaothan parisar, Konark Nagar, Area Behind Jatra Hotel, Amrutdham, Veedhi Kamgar colony, Durga Nagar, Nandur-Manur Gaothan & Agriculture land Area.</p> <p>North - From Adgaon G.No. 1109 at N.M.C. Boundary, going towards East Side along N.M.C. Boundary taking South side area upto Adgaon G.No. 1794 on N.M.C. Boundary.</p> <p>East - From Adgaon G.No. 1794 on N.M.C. Boundary, going towards South Side taking West side area along N.M.C. Boundary upto Manur S.No. 74 near Godavari River.</p> <p>South - From Manur S.No. 74 near Godavari River, going towards west side, along Godavari River taking North side area upto Godavari-Kapila River Sangam Nashik S.No. 339.</p> <p>West - From Godavari-Kapila River Sangam Nashik S.No. 339, going towards East then further North side along vahivat Road Boundary upto Aurangabad Road, along Aurangabai Road going towards West Side taking North Side area upto Ramanjaneya Temple, further going towards Norht Side along colony road upto Nashik Left Bank Canal, further going towards West Side along canal Boundary, taking North Side area & Durga Nagar upto Kapila River/Nala, further along kaplia Nala going towards Rajyog Mangal Karyalya upto NH-3, further going along NH-3 Boundary taking East Side area upto Adgaon G.No. 561. Further along shiv road (Mhasrul-Adgaon shiv) Dhatrak Phata road upto Adgaon G.No. 1109 on NMC Boundary.</p>	2B- Scheduled Tribes 2C- Backward Class of Citizens 2D- General Women
3 Population	Taklenagar-Kushnagar, Ganeshwadi , Hirawadi	Location-Behind Rasbihari school area, Gopal Nagar, Shivkrupa Nagar,Kamal Nagar area behind Meenatai Thakare Stadium, Latey	3A-Backward Class of Citizens 3B-GeneralWomen

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
Total - 52808 SC - 2919 ST - 4245	Road, Gopal Nagar, Rasbihar School	<p>Nagar, Hirawadi road area, Vijay Nagar, Sant. Janardan Swami Nagar, Trimurti Nagar, Mahalaxmi Nagar, Om Nagar, Kshirsagar Colony, Bappa Sitaram area, Krushna Nagar, Takle Nagar, Area Behind S.T. Depot, Panchvati Amardham area, Sheri Mala, Ganeshwadi Aurved College, Kevdiban area, Dental College area, Swami Narayan Nagar, Chavan Mala area, Veer Savarkar Smarak area.</p> <p>North - From Nashik S.No. 163 at Mhasrul -Nashik Shiv, Wagadhi river going towards East Side along Shiv boundary taking south side area upto Nashik S.No.236 on Nashik-Adgaon Shiv.</p> <p>East - From Nashik S.No.236 on Nashik-Adgaon Shiv going towards south side along Shiv Raod (Mhasrul-Adgaon shiv road) taking West Side area upto Nashik S.No. 241 near NH-3 further along NH-3 boundary taking North Side area going upto Rajyog Mangal Karyalya, further going along S.No.284 boundary excluding Durga Nagar and along South Side boundary upto canal, further going towards South along canal boundary and colony road upto Ramanjaya Mandir near Auranganbad Road, further going towards West Side along Aurangabad Road boundary upto Nashik S.No. 346 (North-West Corner) further going towards Sotuh Side along Vahivat road upto Kapila-Godavari River Sangam Nashik S.No. 339.</p> <p>South - From Nashik S.No. 339 Kapila-Godavari Sangam, along Godavari River going towards West Side taking North Side area upto Panchvati new vegetable market near waghadi river.</p> <p>Wear - From Panchavai vegetable market near Waghadi River along waghadi boundary going towards north taking East Side area upto Nashik S.No. 163 on Nashik-Mhasrul Shiv near waghadi river.</p>	<p>3C-General Women</p> <p>3D-General Open</p>
4 Population Total - 46305	Hamalwadi, Fulenagar, Sanjay Nagar, Tarwala	Location-Area behind Namco cancer Hospital, Shri. Sharadchandra Pawar Krushi Utpanna Bazar Samiti (APMC Market), Hamalwadi, CDO-MERI, Adivasi	<p>4A- Scheduled Castes Women</p> <p>4B- Scheduled Tribes Women</p> <p>4C- Backward Class of Citizens</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
SC - 9672 ST - 9215	Nagar	<p>Boarding area, MERI Colony area, Tarwala Nagar, Lamkhede area, Vajreshwari Slum, Phule Nagar, Vaishali Nagar, Burudwadi, Samrat Nagar, Kalika Nagar, Rahul wadi, Panchavati Police Station area behind Mahalaxmi Cinema Hall, Loksahakar Nagar, Aditya Kunj, Sanjay Nagar, Valmik Nagar, Majoor Wadi, Nimani Bus Stand, R.P. Vidyalaya, Surya Arcade, Indira Gandhi N.M.C. Hospital, Suvidha Hotel.</p> <p>North - From Makhamalabad S.No.43,449 near Nala and 30.00 M. D.P.Road, along D.P.Road boundary going towards East Side taking South Side area upto Namco cancer hospital, further going along D.P.Road near RTO upto Datta Chowk to Goraksha Chowk (Dindori Road), further going along Nashik-Mhasrul Shiv upto Nashik S.No.162 near Waghadi river.</p> <p>East - From Nashik S.No.162 near on Waghadi River at Nashik-Mhasrul Shiv, along Waghadi river boundary going towards south side taking west side, upto Gurudwara Road (Datta Mandir).</p> <p>South - From Datta Mandir at Gurudwara Road boundary going towards West Side taking North side area upto Gajanan Chowk Sarswati Complex to New Malviya Chowk, further going towards panchavati karanja upto Dindori Naka, further going towards North Side along Dindori Road taking east side area upto road near Mahadev nagari, further along Bhagar Mill Road boundary taking North Side area, going towards west side upto peth road Nashik S.No. 110D.</p> <p>West - From Peth Road Nashik S.No. 110D, near Bhagar mill road corner, along peth road boundary taking East Side part, going towards North side upto Nashik Left Bank Canal, further going towards west side along Nashik left Bank canal boundary taking North Side Area, upto Nashik S.No. 70 Nala, further going towards along Nala boundary</p>	4D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		going towards North Side taking West Side area upto Makhamalabad S.No. 43/449 near nala & D.P.Road.	
5 Population Total - 44605 SC - 3151 ST - 2916	Panchavati Gaothan, Makhmalab ad Naka, Bhaktidham , Dattanagar	<p>Location-Kumavat Nagar, Datta Nagar, Janta Raja Colony, Sudarshan colony, Shinde Nagar, Navnath Nagar, Dream Castle building Jadhav Colony, Mudhuban Colony, Gajanan Colony, Navnirman Chowk, Rajpal Colony, Rohini Nagar, Bhakti Dham Area, Peth Naka area, Chitrakot Society area, Area Behind Market yard (Dindori Road) area, Erandwadi, makhamalabad naka area, Chinchban, Indrakund, Jajuwadi, Malegaon Stand, Ashok Theatre area, Ramkund area, Panchvati vachnalya area, shani chowk, Sardar chowk area, Kalaram mandir Area, Sita Gumfa area, Dhikle Nagar, Nag Chowk.</p> <p>North - From Nashik S.No.70 at Nashik Left Bank canal along Nashik Left Bank canal boundary going towards East side taking South Side area upto peth road Nashik S.No.78(P)</p> <p>East - From Nashik S.No. 78(P) at peth road, Nashik left Bank canal, going towards South Side along peth road boundary taking West Side area upto petrol pump chowk, further along Bhagar Mill Road boundary going towards East Side taking South side area upto Dindori Road, near chitrakut sty. Further along Dindori Road boundary going towards South Side taking West side area upto Dindori Naka, further going towards Panchvati Karanja to New malviya Chowk Sarswati Complex.</p> <p>South - From New Malviya Chowk Sarswati Complex going towards East Side along main road going towards shivaji chowk to Gajanan Chowk & along Gurudwara Road taking South side upto Waghadi River, further going along waghadi river boundary upto taking West Side area upto Godavari river, Further along Godavari river boundary taking North Side area, going towards</p>	<p>5A-Backward Class of Citizens</p> <p>5B-General Women</p> <p>5C-General Women</p> <p>5D-General open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>West Side upto Chinchban Bridge near Godavari River.</p> <p>West - From Chinchban Bridge near Godavari river going towards East Side upto Chavanke towers at Makhmalabad Road, further along Makhmalabad Road boundary taking East Side area going towards North Side upto Nashik S.No. 69 near Makhmalabad Road & nala boundary upto Nashik left canal Nashik S.No.70</p>	
<p>6</p> <p>Population Total - 49195</p> <p>SC - 3771</p> <p>ST - 7995</p>	<p>Makhmalabad, Hanumanwadi, Ramwadi, Krantinagar</p>	<p>Location-Makhmalabad Gaothan & Male (Agriculture land) area, Indraprashta Nagri, Swami Vivekanand Nagar, area Behind Meherdham, Ashwamegh Nagar, Karna Nagar, Yashoda Nagar, Vidya Nagar, Vadjai Mata Nagar, Mahadeva Colony, Gandharwadi, More Mala, Zagzap Mala, Koshire Mala, Nagare Mala, Chaudhari Mala, Hanumanwadi, Professor Colony, Kranti Nagar, Uday Colony, Late Nagar, Adarsh Nagar, Kasushyalya Nagar, Ramwadi.</p> <p>North - From Makhmalabad S.No. 266 at N.M.C. boundary Ramshej road, along N.M.C. boundary going towards East Side, taking South Side area, upto makhmalabad S.No. 278 on N.M.C. boundary peth road.</p> <p>East - From Makhmalabad S.No. 278 peth road NMC boundary, along peth road boundary going towards South Side, taking West Side area, upto makhmalabad S.No.31 on peth road, along D.P.Road (Near Namco Hospital) boundary, going towards West side, taking North side, upto Nala, Makhmalabad S.No. 43/449 along Nala boundary further going towards South side, upto makhmalabad road, further going towards South Side along makhmalabad road, taking West Side area upto Kotharwadi, further going towards upto Chinchban Bridge near Godavari River.</p> <p>South - From Chinchban Bridge near Godavari River, Along Godavari river boundary, going towards</p>	<p>6A-Scheduled Tribes</p> <p>6B-Backward Class of Citizens Women</p> <p>6C-General Women</p> <p>6D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>West & taking North side area up to NMC boundary-Chandshi-Makhmalabad shiv S.no.151.</p> <p>West - From Makhmalabad S.No. 151 NMC boundary on Chandsi-Makhmalabad Shiv, along N.M.C. boundary going towards, North Side taking East Side Area, upto Makhmalabad S.No.266 N.M.D. boundary on Ramshej Road.</p>	
7 Population Total - 44382 SC - 2811 ST - 2469	Gangapur Road Area Ashokstam bh	<p>Location-Prasad Managl karyalaya, Aychit Nagar, Thate Nagar, Rathi Amrai, KTHM College, Mama Mungi Mangal Karyalya, Malharkhan Sulm, Gharpure Ghat, Rungtha High school, Gole Colony, Police Head Quarter, Pandit Colony, Patil Lane, Desouza Colony.</p> <p>North - From Road Near Vrudndavan Apartment going toward Godavari river and then along Godavari river taking right bank Going towards east taking southern part, taking Govt. nursery, Suyogit Garden, Gangapur Pumping Station, Somvanshi farm, joshi wada slum, KTHM College, Malharkhan Slum, Hanuman Ghat, Gharpure Ghat, Siddheshwar Mandir, Fani Baba Darga, Upto Tuljabhavani Temple, along Godavari river.</p> <p>East - From Tuljabhavani Temple, Along Godavari river Going towards south along Dangar Utara Road, taking west side area, Nimani Mangala karyalay, Nimami Chawl, Hemlata Theater, then along west side road upto shani lane, then along shani lane taking western side Gajanan dry cleaners upto Sanap bhelpuri then crossing road and taking Maharashtra books stall, and along deodhar lane, taking western side house no 475, then along western side road taking devergaonkar wada, then along southern part taking Sugandha clinic, kamala industries taking maruti mandir area upto Ashok stambha then along old Agra road taking western area, international welding works, Vikas circle theater colony area,</p>	<p>7A-Backward Class of Citizens</p> <p>7B-General Women</p> <p>7C-General Women</p> <p>7D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Collector's office upto old CBS.</p> <p>South - From Old CBS along sharanpur road going towards west taking northern part taking Police Parade Ground, Hotel Manorath Hotel, Suyojit Trade Center, Jondhale Complex, Sumati Soc., BSNL Office Upto Agora Tower Near Canada Corner then along main road going towards north taking eastern side upto Ahirrao Photo Studio then along college road, going towards north taking northern part, taking Don Bosco School, Desouza Colony upto Rushikesh - A Apartment near Lokmat Circle.</p> <p>West - From Rushikesh - A Apartment near Lokmat Circle upto Jehan Circle taking eastern part then upto Chandravir plaza soc. at Narsinha nagar Chowk along eastern side road taking Sothern area Shramik Colony upto Akashwani Chowk then along road going towards north taking east side nakshatra colony tirupati town ahihant hospital, Down town upto Vrundavan apartment in Chaitanya nagar along Godavari river, then along road upto Godavari river.</p>	
<p>8 Population Total - 44401 SC - 7265 ST - 4260</p>	<p>Anandwali, Gangapur, Kale Nagar</p>	<p>Location-Narsigh nagar, Shankar Nagar, Savarkar Nagar, Sadguru nagar, Khandve Nagar, Someshwar Colony, Bhavar Mala, Kale Nagar, Sant Kabir Nagar, Anandwali area, Anandwali Gaon, Gangapur Gaon.</p> <p>North - From, Gangapur Govardhan Nmc shiv at Godavari river going towards east along Godavari river right bank taking Sothern area then along Godavari river boundary upto Bhagurkar Farm Near Godavari river.</p> <p>East - From Bhagurkar Farm Near Godavari river going towards south & taking Gargi House and western area and crossing DP road then along tirupati Town Chowk upto Akashwani Tower then along west side vithtal mandir upti bungalow of Bhagwan Kute Then along south side taking Lotus park, Mandalik park, Hotel Cury Leaves upto</p>	<p>8A- Scheduled Castes Women 8B- Scheduled Tribes Women 8C- Backward Class of Citizens 8D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>jehjan circle then going towards west taking Kaka ka dhaba, Ram nagar area, upto Bhosla school gate on Gangapur road then going toward south along Nashik Anandwali shiv taking west side area upto Aai bungalow in Vanvihar colony.</p> <p>South - From Aai bungalow in Vanvihar colony near Nashik Anandwali shiv along south boundary of vanvidhar colony taking Dwarka Niwas upto Sahil Park then along road going towards west and Kamgarnagar taking northern part upto pipe line road then along northern side taking Ganesh Nagar, then going towards west and along Boundary of MIDC taking, Ganesh nagar, Sadguru nagar someshwar colony, Bhavar mala area, then along Someshwar nala behind Dhruv nagar upto Nashik right bank canal then along canal side taking Hanuman Nagar area upto Savargaon Road Area on NMC Boundary.</p> <p>West - From Canal Near Savargaon Road Area on NMC Boundary along shivroad going towards north upto gangapur road, then crossing gangapur road along gangapur govardhan shiv taking eastern part upto Gangapur Govardhan Nmc Boundary and Godavari river.</p>	
<p>9 Population Total - 47835 SC - 7079 ST - 3511</p>	<p>Shivaji Nagar Area</p>	<p>Location-Shivaji Nagar, Dhruv Nagar, Shramik Nagar, Dharmaji colony, Motiwala College.</p> <p>North - From NMC Boundary on right bank canal going towards east taking Southern area upto Nala on east side of Dhruv Nagar.</p> <p>East - From Junction of Canal & Nala on east side of Dhruv Nagar going towards south taking western area excluding Bhavar Vasahat then along MIDC Boundary upto Shivshankar Mahadeo temple Near Suyojit Biotech then towards south along MIDC Boundary taking western area of Shramiknagar upto Satmauli Bus Stop.</p> <p>South - From Satmauli Bus Stop on road</p>	<p>9A- Scheduled Castes 9B-Backward Class of Citizens Women 9C-General Women 9D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>near to MIDC Boundary going towards west along road taking northern area & Satmauli Mandir Area upto Jogeshwari Sankul then towards south taking Shiram Krupa Sai Prasad Niwas Upto Jogeshwari Provision Store then towards west along main road taking Shiv-Mahima Apartment upto OM Shiv Shakti Apartment then towards north to Chandramai apartment then going towards west along Saibaba Chowk upto Shree Height building then toward north taking Dhandai Row House, Maharaja Row House upto proposed 30 mtr. DP road Boundary (S.No. 126 fo Pimpalgoan Bahula).</p> <p>West - From east Boundary of S.No. 126 of Pimpalgoan Bahula along 30 Mtr DP Road going towards north taking eastern area upto Gangapur Pimpalgon Bahula Shiv then going towards west along Gangapur Pimpalgaon Shiv upto NMC boundary then going towards north along NMC boundary upto right bank canal.</p>	
<p>10 Population Total - 45871 SC – 4677 ST – 2200</p>	<p>Pimpalgoan Bahula Gaothan, Jadhava Sankul, Sambhaji Nagar, Samata Nagar Area</p>	<p>Location-Pimpalgoan Bahula, Jadhav Sankul Sambaji Nagar, Savarkar Nagar, Papayya Nursery, Vishwas Nagar, Vastu Nagar, Shrikishna Nagar, Ashok Nagar, Vivekanand Nagar, State Employees Co-op Soc.,</p> <p>North - From NMC Boundary along Gangapur Pimpalgoan Shiv going towards east then going towards south taking NMC water treatment plant and southern area then along east boundary of S.No. 189 of Pimpalgoan Bahula and along proposed 30 mtr. DP road going to south upto Pimpalgaon Bahula upto S No 126 then taking Kedrai Niwas then along colony road towards north taking Shridarshan Apartment, then towards east upto jadhav sankul then towards south upto Bhagwat Laundry then from colony road towards east taking Renukapuja Hsg. Soc., then from Dattatray Niwas to Yogita Row House then towards north upto kalika dairy then towards</p>	<p>10A-Backward Class of Citizens Women 10B-General Women 10C-General Open 10D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>east along colony road taking Sothern area taking Ideal apartment upto Satmauli Bust Stop then along MIDC boundary of Mahendra Company taking Southern area upto Dakshinmukhi Icchapurty Sainath Temple.</p> <p>East - From Dakshinmukhi Icchapurty Sainath Temple along road towards south taking western area upto Anand Chhay Building then from Sai Circle towards east along main road taking southern area then upto Dholi Niwas Near Shree khanderao Maharaj temple then towards north taking Chhatrapati Shivaji Vidyalaya, Saptashrunji temple then upto Satpur colony circle on Trimbak Road then going towards east and taking Ganesh apartment excluding Shivam theater upto Nasardi river.</p> <p>South - From left bank of Nasardi river going towards west upto bridge on Nasardi river on Satpur Ambad linkroad then towards north upto Papaya nursery then going towards west along Trimbak road & along west boundary of Hotel Amrut Garden (excluding Hotel Amrut Garden) upto Nasardi river left bank then going toward west along Nasardi river taking Pimpalgoan Bahula area upto west boundary of S.No. 145 upto NMC boundary.</p> <p>West - From west boundary of S.No. 145 of Pimpalgoan Bahula then going towards north along NMC boundary upto boundary of Pimpalgoan Bahula Gangapur Shiv.</p>	
<p>11 Population Total - 44875 SC – 15047 ST – 3638</p>	<p>Satpur MIDC, Maharashtr a Housing Soc. Area, Satpur Goathan</p>	<p>Location- Prabudha Nagar Slum, MIDC Area, Maharashtra Housing, Santoshi Mata Nagar, MIDC Colony, ITI, Swarbaba Nagar, Satput Goathan, Satpur Rajwada, Mahadeowadi, Kamgar Nagar.</p> <p>North - From Suyojit Biotech at Shivaji Chowk then going towards east along MIDC Boundary (Excluding Bhavar Mala) taking Southern area upto Pipe Line Road then going to south along road upto Anand Power</p>	<p>11A- Scheduled Castes Women 11B- Scheduled Tribles 11C- Backward Class of Citizens 11D-General Women</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Company then going towards east taking southern Kamgar Nagar area Vrushabh Instrument company then taking southern boundary of Vanvihar Colony & Aai bungalow of Vanvihar colony upto Satpur Nashik Shiv.</p> <p>East - From South boundary of Aai Bungalow in Vanvihar Colony on satpur – Nashik Shiv going towards south along Satpur – Nashik Shiv taking western area upto Trimbak road then going towards west on Trimbak road taking northern area upto ITI signal then going along main road towards south taking western area upto ITI Bridge on left bank of Nasardi River.</p> <p>South - From ITI Bridge on Nasardi river going towards west along left bank of Nasardi river taking Shivam theatre Mahadeowadi (excluding Ganesh apartment) & northern area upto Trimbak road then going towards west along Trimbak road upto Satpur colony circle taking northern area then from Satpur colony circle then going toward north along north west boundary of Chhatrapati Vidyalaya taking Aai Mata Sweet to Kisan Khatale Niwas then along main road of Satpur colony taking northern area then taking NMC Aath Hajar Colony upto Mangal Prem Niwas at Anand Chhaya Bus Stop then going toward north taking east side area upto Shree Samarth Niwas near Dakshinmukhi Ichapurty Sainath temple then upto south west corner of Mahendra Company.</p> <p>West - From South west corner of Mahendra Company going towards north boundary upto Suyojit Biotech Company at Shivaji Nagar Chowk. (Satpur Gangapur boundary)</p>	
12 Population Total - 50257 SC – 6454	Mahatma Nagar, Lavate Nagar, Tidke Colony, Tilakwadi,	Location- Samarth Nagar, Mahatma Nagar, Lavate Nagar, Utkarsh Nagar, Maharashtra Police Academy, HPT College area, Yeolekar Mala, Vise Mala, Ramdas Colony, Boy Town School, Sharanpur, Patrakar Colony,	12A- Scheduled Castes Women 12B-Backward Class of Citizens 12C-General Women 12D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
ST – 3323	Sharanpur, Vise Mala	<p>Holaram Colony, Tidke Colony, Kasturba Nagar, Motkariwadi, Tupsakhre Lowns, Kalika Mandir, Thakkar Bazar Bus Stand, Tilakwadi, Rajiv Ghandhi Bhavan, Rakka Colony, Gautam Nagar Slum, Siddhar Nagar Slum, Milind Nagar, Krantinagar Slum, Mahamarg Bus Stand.</p> <p>North - From Entrance Gate of Bhosla Military School on Gangapur Road then going toward east taking southern area upto Jehan Circle then going toward south along Main Road taking western area upto Lokmat Circle then towards east along College Road taking southern area upto Printex Print then along Sharanpur Link Road taking western area upto Canda Corner Signal then going towards east along Shampur Road from Viraj Corner Building taking Southern area of Shampur, Rakka colony, Rajiv Gandhi Bhavan, Snehbandhan Park, Mela Bus Stand upto S. Kantilal Jewelers on CBS Signal.</p> <p>East - From S. Kantilal Jewelers on CBS Signal going toward south along old agra road taking western area Samrat Hotel, Thakkar Bazar Bus Stand, Pinnacle Mall, Income Tax office, Kalika Temple, Sandip Hotel, Mahamarg Bus Stand, Old Central Octrai Godown upto Hanuman temple on left Bank of Nasardi river near Mumbai Naka.</p> <p>South - From Hanuman temple on left Bank of Nasardi river near Mumbai Naka going toward west along left bank of nasardi river taking northern area upto Muttha Hospital near ITI Bridge.</p> <p>West - From Muttha Hospital near ITI Bridge along left bank of nasardi river going towards northern along main road upto District industry Center Building taking eastern area then towards east taking southern area upto Nashik Satpur Shiv then going towards north along Nashik Satpur Shiv taking eastern area of Indian Oil Petrol Pump, Mahatma Nagar</p>	

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		then going towards north along Nashik Anandwali Shiv taking eastern area upto Enterance gate of Bhosala Military School on Gangapur Road.	
13 Population Total - 52565 SC - 3834 ST - 2213	Ravivar Karnja area, Neharu Gardanm Shalimar, Area, Zilha Parishad Area, Panchshil Nagar Area	<p>Location- Teli lane, Gangawadi, Goreram lane, Saraf Bazar, Vakilwadi, Rajebahadur Hospital, Stedium Complex, Bhadrakali, GPO, Panchashil Nagar, Shramik Nagar, Sarvoday Colony, DIG Bungalow, Tiwandha, Budhwarpath, Badi Darga, Kumbharwada, Kajigadhi, Pathanpura.</p> <p>North - From Syndicate Bank, Maratha Darbar Hotel at Ashok Stambh going towards Main Road at Ghankar Lane, taking Vakilwadi area upto Kaveri Sankul then taking Shanti Tower, Ghorpade Niwas, Shinde Niwas upto Mujumdar Wada at Deodhar Lane, then upto Ananad Pustakalaya at Deodhar Lane then Crossing Road and taking eastern area of shani lane upto house no 575 then towards east crossing road at hemalata theater chowk then taking Public Urinal, Avdhutswami Math, Chanwadkar Wada and eastern area of Dangar Utar upto right bank of Godavari river then along right bank of Godavari river taking northern area Gangawadi, Sundar Narayan Temple, Ekmukhi Datta Temple, Yashwant Maharaj Samadhi Patangan, Balaji kot, Datta kot, Rokdoba talim, Modkeshwar Temple, Gadgemahar Dharmshala and upto Talkuteshwar Mandir Near Talkuteshwar Bridge.</p> <p>East - From Talkuteshwar Temple at Talkuteshwar Bridge going towards south along Amardham Road taking western area Kazigadhi, Kumbharwada, Fakirwadi Slum and upto Sai Tea Stall at Shivaji Chowk.</p> <p>South - From Sai Tea Stall at Shivaji Chowk going towards Azad Chowk along road taking pathanpura area and northern area then taking Dakshinmukhi</p>	13A-Backward Class of Citizens Women 13B- Backward Class of Citizens 13C-General Women 13D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Maruti Temple upto Shirsagar bandhu Provision Stores at Azad Chowk then along Charmkar Lane upto Devi Mandir at Chavata Devi Chowk then from public urinal at Chavata Chowk taking Sulekhabi Saiyyad House at Adamshah Chowk on Sant Namdeo Raod then Crossing Road and taking Faruk Ahmed Shaikh House then toward west along Pinjarghat road taking northern area upto dudh bazaar chowk then crossing road and taking northern area upto Universal Hardware then along thakare road taking Adarsh Laundry at Pimpal Chowk then Crossing road and taking Eminance Plywood then towards south taking Ruphira Mineral water shop upto Kela Manzil taking Northerner side area and Shaikh Usman Budhan House then Rasulbaug Slum and Rasulbaug Burial Ground area and then going towards west upto Khadkali Chowk then from Khadkali Signal toward south along 60 ft road taking Apsara TV then through lane taking Abbas Hussain Pathan House then upto Ranjana Salve House then through narrow lane upto 60 ft road, then crossing road and taking Sarvoday colony, Hero Honda Showroom and western area upto Kohinoor Institute at Sarda Circle then towards west along Puna road taking Madhumilan Mangal Karyalay, Fire Brigade Station upto DIG Bungalow at Gadkari Chowk.</p> <p>West - From DIG Bungalow at Gadkari Chowk going towards north along old Agra road taking eastern part and area, Holy Cross Church, State Bank, Meghdut Shopping Center, Govt. girls High School, Mitra Vihar upto Syndicate Bank Building at Ashok Stambh.</p>	
14 Population Total - 51618	Ganjmal, Mahatma Fule Market, Motha	Location- Ganjmal, Kokani pura, Chowk Mandai, Multanpura, Kazi pura, Vazare road, Bhoi wada, Matang Wada, Nanawali, Renuka Nagar, Nagsenwadi,	14A- Scheduled Castes Women 14B-Backward Class of Citizens Women 14C-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
SC - 7104 ST - 2039	Rajwada, Nanawali, Shingada Talav	<p>Gurudwara Area, Falke Road.</p> <p>North - From Khadkali Chowk going towards east taking Trimbak Darwaja and taking southern area and then taking left side from Steps Collection Shop at Khadkali Masjid to Pimpal Chowk then south side Deluxe color center to Sagar Saloon upto Trimbak Police Chowki then going towards east upto Abdul Hamid Chowk (Dudh Bazar Chowk) then crossing road then going towards east along Pinjarghat road taking south side and Mansuri Gadi shop at Kazi chowk on Sant Namdeo path then taking Kazi flour mill at Adamshah Chowk then going towards east upto Gurukrupa Niwas at Chavhata Devi Chowk further along charmkar lane upto Murlidhar Jewellery Shop at Azad Chowk then along road from Azad Chowk to Shivaji Chowk taking southern area, Apnna Saloon, Vare Mandap Contractor upto Mariya Medical Store at Shivaji Chowk then crossing road and taking Stylo Mens Parlor at Shivaji Chowk, Rudraksh Jewellers, Viram Vastad Talim taking eastern area Nashik Cremation Center then along right bank of Godavari river upto Kannamwar Bridge.</p> <p>East - From Knnamwar Bridge on Mumbai Agra road along service road taking western area and Tractor House upto Mahalaxmi Chambers Building.</p> <p>South - From Mahalaxmi Chambers Building on Mumbai Agra Highway taking northern area upto Dwarka Circle then from service road taking Nagsenwadi, Renuka Nagar, Everest Colony area upto Mumbai Naka Police Station.</p> <p>West - From Mumbai Naka Police Station along Mumbai Agra road taking eastern area upto Starling Motors at Gadkari Chowk then going towards east taking Gurudwara area, Manohar Nagar area upto Sarda Circle then along 60 ft road</p>	14D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		taking Sahakar Soc. and east side area then taking Ganjmal Stand, Komal Cushion upto Sona Shopping Center then towards east through narrow lane taking Raju Gangurde house upto Bandre Niwas then along narrow lane upto Omkar Furniture on 60 ft road then going towards north upto Khadkali Chowk.	
15 Population Total - 40141 SC - 2194 ST - 1296	Kathe Galli, Bhabha Nagar area	Location- Anusaya Nagar, Gitai Nagar, Gharkul, Bankar Chowk, Ravindra Vidyalaya area, Kathe Galli, Bhabha Nagar, Gen. Alongdya Nagar, Kinara Hotel area, Shankar Nagar area, Mirajkar Nagar, State Bank Colony. North - From Kannamwar Bridge on Godavari river going towards east taking southern area then along right bank of Godavari river upto S.No 400 A of Nashik (opp. Godavari Kapila Sangam). East - From S.No 400 A of Nashik (opp. Godavari Kapila Sangam) taking western area upto Godavari Nasardi Sangam (S.No. 373). South - From Godavari Nasardi Sangam (S.No. 373) going towards west taking northern area then along left bank of Nasardi river taking Kathe Galli, Bhabha Nagar, Gen. Alongdya Nagar then upto Kinara Hotel at Mumbai Naka. West - From Kinara Hotel at Mumbai Naka then going towards east on National Highway No. 3 taking Sothern area upto Dwarka Chowk then taking eastern area of Highway upto Kannamwar Bridge on right bank of Godavari river.	15A-Backward Class of CitizensWomen 15B-General Women 15C-General Open
16 Population Total - 45564 SC - 13400 ST - 3779	Agartakli gaon, Shivaji Nagar, Ramdas Swami Nagar.	Location- Shree Niwas Colony, Uttara Colony, Ashirwad Nagar, Agartakli, Ramdas Colony, Jaybhawani Nagar, Samata Nagar, Ramdas Swami Nagar, Upnagar, Shanti Park, Matoshree Nagar, Dreem City, Dr. Ambedkar Nagar Co-Opp. Housing Society. North - From Pune road Nasradi Bridge	16A- Scheduled Castes Women 16B- Scheduled Tribes Women 16C- Backward Class of Citizens 16D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>towards East Side by Nasradi River taking southern area up to Godavari River Sangam.</p> <p>East - From Nasardi-Godavari Sangam towards south side taking poultry shed area & western area upto Kshirsagar House upto Takali Dasak Main Road. Then by Takali-Dasak road upto Anusaya Nagar Shiv Road, from Shiv road towards South Side taking western side area upto Makrand Colony old Saykheda Road.</p> <p>South - From Makrand Colony towards West by Saykheda Road taking Northan area upto Gautam Nagar 18.0 m. road. By from Gautam Nagar to Pune Road Upnagar Naka by 18.0m. Upnagar road.</p> <p>West - From Upnagar Naka Nashik Road towards north taking Eastern area upto Nasradi River Bridge.</p>	
<p>17 Population Total - 50509 SC – 16193 ST – 2406</p>	<p>Dasak Gaothan, Narayan Bapu Nagar, Mangalmurti Nagar, Amrapali Slum.</p>	<p>Location- Dasak Gaothan, Naraan Bapu Nagar, Lokhande Mala, Vitthal Mangal Karyalya area, Parijat Nagar, Pinto Colony, Vaishali Nagar, Adhav Mala, Siddheshwar Nagar, Dhanraj Nagar, Omnagar, M.S.E.B.Nagar, Navrang Nagar, KCP Nagar, Chaitnya Nagar, Mangalmurti Nagar, Champa Nagardi, Saptashrunji Nagar, Ichhamani Mandir area, Mhasool Colony, Gosavi Nagar, Shyadri Nagar, Godavari Nagar, Mayur Colony, Ingale Nagar, Brhamagiri Society, Amrapali Society, Bhim Nagar.</p> <p>North - From Nasradi-Godavari Sangam by Godavari River towards East side taking southern area upto Jail Road, Sant Janardan Swami Bridge.</p> <p>East - From Godavari River, Sant Janardan Swami Bridge towards South by Jail Road taking Western area upto Bhim Nagar, Bela D'souza Road.</p> <p>South - From Jail Road, Bhim Nagar by Bela D'souza road towards West taking Northen area upto Gagandip Society from Gangandip Society to Renuka</p>	<p>17A- Scheduled Castes 17B-Backward Class of Citizens Women 17C-General Women 17D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Mata Mandir along Security Press Wall taking northern area canal road, Amprapali slum upto Pune road Upnagar Naka.</p> <p>West - From Pune Road Upnagar Naka towards Upnagar along 18.0m. road upto old Saykheda road, Gautam nagar taking eastern side area. From Gautam Nagar to Makrand Colony upto Takali-Dasak Shiv along Old Saykheda Road from Makrand Colony to Anusaya Nagar along shiv road upto Takli-Dasak Road. Then along Takali-Dasak Shiv Road upto Kshirsagar House from Kshirsagar House north Nashik Poultry Farm upto Godavari-Nasardi Sangam.</p>	
<p>18 Population Total - 44149 SC – 9568 ST – 3244</p>	<p>Panchak, Pawarwadi, Shivaji Nagar.</p>	<p>Location- Panchak Gaothan, Samrat Nagar, Sarswati Nagar, Jagruti Nagar, Borade Nagar, Vidya Nagari, Urja Nagar, Balaji Nagar, Suvarna Nagar, Pragati Nagar, Charandas Market, Vasant Vihar, Waheshwari Nagar, Shriram Nagar, Thakare Mala, Bharatbhushan Socity, Navnath Nagar, Pawarwadi, Kuber Nagar, Hanuman nagar, Jaywant Nagar, Gokul Nagar, Dhikale Nagar, Yayati Nagar, Model Colony, Shivaji Nagar, Triveni Park, Mali Colony, Tulsi Park, Ichhamani Nagar, Janai Nagar, Astavinayak Nagar, Sant Narhari Nagar, Sant Dnyanshwar Nagar, Diamond Nagar, Shrdhha Rowhouse, Sainath Nagar, Shramik Nagar, North – From Godavari River, Sant Janardan Swami Bridge towards East side taking area of southern side upto NMC boundary limit.</p> <p>East - From Godavari River NMC boundary limit towards south taking western area upto Railway line then along Railway line towards south taking western side area upto Central Jail Wall.</p> <p>South - From Railway line Central Jail Wall towards North-East corner of Jail taking northern area along Jail Wall upto Jail Road Water</p>	<p>18A- Scheduled Castes 18B-Backward Class of Citizens Women 18C-General Women 18D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Tank.</p> <p>West - From Jail Raod Water Tank by Jail Road towards north side taking eastern area upto Godavari River Sant Janardan Swami Bridge.</p>	
<p>19 Population Total - 37712 SC - 9842 ST - 2306</p>	<p>Gorewadi, Sinner Phata, Chadhegaon, Chehadi.</p>	<p>Location - Gorewadi, Hiwale Wadi, Jadhav Wadi, Shasthri Nagar, Samarth Nagar, Bhor Mala, Aswale Mala, Aringale Mala, Nehe Mala, Bhalerao Mala, Atrinandan Society, Chadhegon, Chehadi Gaothan, Pumping Road area upto River, Vishnu Nagar, Stationwadi, Sinner Phata, Ganesh Vally, Gajanan Park, Bankar Mala, Prasaddhuni area, Gadekar Mala, Gite Mala.</p> <p>North - From Central Jail Wall towards East Side taking area southern area along Railway Line upto NMC boundary limit.</p> <p>East - From NMC boundary limit taking Westam side area upto Darna River.</p> <p>South - From NMC border along Darna River towards West taking northen area upto Valdevi-Darna Sangam then Valdevi River towards West taking northen area upto Mhasoba Nagar from Mhasoba Nagar to Kharjul Chowk then along Maldhakka Road upto Railway Line.</p> <p>West - From Railway Line maldhakka Road towards north taking Eastern area upto Central Jail Northen Side Wall.</p>	<p>19A- Scheduled Castes 19B-Backward Class of Citizens Women 19C-General Open</p>
<p>20 Population Total - 45176 SC - 7718 ST - 1682</p>	<p>Shikharewadi, Jetvan Nagar.</p>	<p>Location- Central Jail area, Jimkhana, Press Staff Quarter, Main Gate, Nawale Chwal (Partly), Vijay Nagar, Ram Nagar, Motwani Road area, Shanti Park, Sane Guruji Nagar, Chandramani Nagar, Ajantha Nagar, Shikharewai, Neharu Nagar Vasahat, St.Xiver area, Isher Estate, Jetvan Nagar, Bitco College area, K.J.Mehta High School.</p> <p>North - From Nashik-Pune Road Upnagar Naka towards East Side excluding Amrapali Slum and</p>	<p>20A- Scheduled Castes 20B-Backward Class of Citizens Women 20C-General Women 20D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>taking southern area upto Renuka Mata Mandir, Bhim Nagar from Renuka Mata Mandir to southern side press gate upto Bela D'souza road then Bela D'souza road to Jail Road then towards North Side upto Water Tank from Water Tank to Eastern Side along with Jail Road wall taking south side area upto Railway Line.</p> <p>East - From Railway Line central road northen side wall to south side along Railway Line taking Western Side area upto chide Mala.</p> <p>South -From Chide Mala taking Government Court area along main concrete Road towards south upto Rukhmani Apartment on Poona Road From there towards West Side along Poona Road taking northern area upto Bytco Chowk, Bytco Chowk to Muktidham along M.G.Road from M.G.Road taking Mutidham towards West Side taking northen area upto Vishal Bunglow from Vishal Bunglow towards north side upto Dhongade Chowk then Dhongade Chowk to Punjab Colony, Hirapanna Apartment Main Road excluding Hirapanna Apartment then along main road towards West Side taking northen area upto walmik mandir, farnadisis wadi from walmik mandir to Jaybhawani Road then towards south upto Haridarshan Apartment on Jaybhavani Road from Haridarshan Appt. Jaybhavani Road towards West side taking northen side area upto Shivkrupa Apartment, Vallabha Bunglow Military area boundary.</p> <p>West - From Military area boundary Shivkrupa Apartment & Vallabha Bunglow towards north side taking eastern area upto poona road.</p>	
21 Population Total – 46757 SC – 10685	Durga Nagar, Anand Nagar, Rajwada of	Location- Durga Udyan area, Railway Station, Maldhakka Road, Subhash Road, Dhongade Nagar, Anand Nagar, Gulmohar Colony, Farnadisis wadi, JayBhavani Road area, Lingayat	21A- Scheduled Castes Women 21B- Backward Class of Citizens 21C-General Women

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
ST -985	Deolali,	<p>Colony, Deolali Rajwada, Jachk Nagar, Bharmhagiri Rest House, Chide Mala, Nawale Chwal (Partly).</p> <p>North - From Military area border, Shivkrupa Apartment, Vallabha Bungalow towards Jaybhavani road taking southern area upto Haridarshan Apartment from Haridarshan Apartment towards north side along Jaybhavani road including Farnandisis wadi from Jaybhavani road to valmik mandir from valmik mandir to East Side taking sothern area upto Hirapanna Apartment near Punjab Colony from Hirapanna Apartment towards south upto vishal bungalow taking southern area upto M.G.Road Muktidham. From Muktidham towards north side upto bytco chowk along M.G.Road from bytco chowk towards East Side taking southern side area Taking Bhramhgiri Rest House, taking Ganeshwaray Co-op.Hsg.So. towards north along Concrete Road upto Backside of Vaidya Nivas there from upto Chide Mala Railway Line.</p> <p>East - From Chide Mala Railway Line towards south taking western area upto Waldevi River.</p> <p>South - From Railway Line waldevi River towards West Side taking Northen area upto lamroad, waldevi river bridge. Waldevi river bridge to Mhatma Gandhi Stachu M.G.Road. From Mhatma Gandhi Stachu towards West Side taking northen area upto Deolaligaon Police Chowki from Deolaligaon Police Chowki to Harikrushna Appt., Harikrupa Bungalow excluding Sundar Nagar Slum, from Harikrupa Appt. to Artilary Centre Road Khole Chowk then along Artilary Centre Road towards West Side taking Northen area upto Parvati Appt., Military area border.</p> <p>West - From Parvati Appt., Artilary Centre road along Military boundary taking eastern side area upto Shivkrupa, Vallabha Bungalow.</p>	21D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
22 Population Total - 44624 SC - 6943 ST -1847	Deolali Gaothan, Vihitgaon, Vadner Military Area.	<p>Location-Lavte Nagar, Deolaligaon, Athawade Bazar, Vihitgaon, Saubhagya Nagar, Bagul Nagar, Kothule Nagar, Lam Road, Mathura Road, Indrayani Society, Manekar Mala, Handore Mala, Vadner Dumala, Pimpalgaon Khamb Gaothan, Military area.</p> <p>North - From Military area boundary Artilary Centre road, Parvati Appt., towards East Side taking southern side area upto Khole Chowk. From Kholw Chowk towards south upto Harikrupa Appt., Harikrupa Bunglow from Harikrupa Bunglow to Deolali Police Chowki including Sundar Nagar Slum. From Deolali Police Chowki to Mahatma Gandhi Stachu, taking southern area from Mahatma Gandhi Stachu to Western Side upto Waldevi River lam road from Waldevi Bridge to Railway Line then along Railway Line towards north side upto Maldhakka road, then along Maldhakka road upto Kharjul Chowk Maldhakka Road.</p> <p>East - From Kharjul Chowk towards south taking western area upto Waldevi River Mhasoba Nagar.</p> <p>South - From Waldevi River Mhasoba Nagar towards West along NMC boundary upto Pimpalgaon Kham & Vadner Shiv and on NMC Boundary.</p> <p>West - From Vihitgaon & Pimpalgaon Khamb Shiv edge (S.No.90 Pimpalgaon Kham) on NMC Boundary towards North upto Tuljai Niwas. Then towards West along Pimpalgaon Kham Road taking Norther side Pimpalgaon Khamb Gaothan area upto Waldevi River. Along 18m wide D.P.Road. From Bridge on Waldevi River on Pimpalgaon Khamb 18m Road towards North taking Eastern area upto 30m wide Pathardi Road. Then towards East along 30m pathardi Road up to Pimpalgaon Khamb Vadner Shiv Road. Then towards North along Pimpalgaon Khamb & Vadner Shiv taking eastern area</p>	22A- Scheduled Castes 22B-Backward Class of Citizens Women 22C-General Women 22D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		upto military area. Then along military boundary first towards west then to towards North continuously. Along military boundary up to Puna Road.	
23 Population Total – 51191 SC – 4997 ST – 4800	Indira Nagar Part, Bharat Nagar, D.G.P. Nagar, Ashoka Marg.	<p>Location-Bharat Nagar, Shriram Nagar, Vinay Nagar, Happ Home Colony, Ashoka Marg, Khode Nagar, Ganeshbaba Nagar, Savata Mali Road, D.G.P. Nagar, Kamod Nagar, Indira Nagar Part.</p> <p>North - From Old Mumbai Naka National Highway NH-3 Bridge on Nasardi River. Along Nasardi River South side boundary taking southern area upto Puna Road.</p> <p>East - From Brdige on Nashik - Puna Road from on Nasardi River towards south taking Western Area upto military boundary to the south side of D.G.P. Nagar.</p> <p>South - From Nashik-Puna road along military boundary towards West taking North Side area (DGP Nagar) along canal road taking North Side Area upto Sainath Chowk on Pathardi Road. Then towards south along Pathardi Road upto Rathchakra Chowk from Rathchakra Chowk along Pethenagar road towards West takingnorthen area upto Charwak Chowk. Then towards North upto Gajanan Maharaj Mandir North Side compound taking East side area. Then towards West along road to West side of Gajanan Maharaj Mandir (Shri Darshan Banlow) taking northen area upto Dimond Height Building. Then from south side boundary of Dimond Height (taking Dimond Height Building) to the National Highway NH-3 (North Boundary of Great Punjab Hotel).</p> <p>West - From North side Edge of Great Punjab Hotel on NH-3 along National Highway taking eastern area upto Nasardi River Bridge on Highway.</p>	23A- Scheduled Tribes Women 23B-Backward Class of Citizens Women 23C- General Open 23D-General Open
24	Govind Nagar,	Location-Tidke nagar,Kalika park,Priyanka park, Khande mala,Mahale	24A-Backward Class of Citizens Women

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
Population Total - 52306 SC - 4154 ST - 1696	Mahale mala,Sadguru nagar,Sundarban coloney, Indira Gandhi slum no.1 & 2,Firdos coloney & Zinat coloney.	<p>mala,Uday coloney, Badade nagar,Maha rana Pratap chowck, Tulja bhavani chowck, Bhujbal farm,Manohar Nagar,Govind nagar, Pangare mala,Modern school,Sundarban coloney,Shivaji chowck, Lekha nagar, CIDCO Administrative office, Indira Gandhi slum no.1 & 2,Firdos coloney & Zinat coloney.IFCO coloney,Adarsha coloney,Ganesh chowck NMC garden.</p> <p>North - From Untwadi bridge on nasrdi river along Trimurti chowk to Sambhaji chowck along boudary of nasrdi river including southern sides Jagtap nagar,Bajirao tidke nagar,upto bridge on nasrdi river along Mumbai Agra National Highway.</p> <p>East - From bridge on nasrdi river along Mumbai Agra National Highway towards south along parallel road including western side Vishal mall, Govind nagar,Manohar nagar, Deccan petrol pump taking Bhandari complex upto Lekha nagar Shivaj maharaj statue. then along Mumbai Agra National Highway including western sides Ajinkyatara hotel,Life Care Hospital upto Hotel Gurukripa in State Bank Chowck.</p> <p>South - From Hotel Gurukripa in State Bank Chowck towards west with 20 mtr road going to Ganesh Chowck upto Ganesh chowck including northern area then towards south including western area upto house no.N32/P-29/1 then turning right (towards west) upto house no. N32/P-32/1 then turning left (towards south) upto house no. N32/R-3/16/1 then turning right (toward west) upto house no.N32/R-3/20/8 then excluding house no.N32/R-3/20/8 turining left (towards south) upto house no. N32/R-3/19/1 then towards right (towards west) including house no. N32/R-3/19/1 towards west along western roads including northern area upto house no. N32/R-3/34/1 then turing rights towards north including open</p>	<p>24B-Backward Class of Citizen</p> <p>24C-General Women</p> <p>24D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>space in tanaji chowck upto house no. N32/R-3/42/1 then turing left towards west including nothern area upto house no. N32/R-3/45/1 then towards west including northern sides V.N.Naik school & Mutton shop upto Maharana Pratap Chowck to Morwadi gaon main road then including Yadgar chicken centre in Mutton market of Datta chowck crossing road towads north upto Jivhala Sankul at Maharana Pratap chowck then excluding Mahale's office towards west along Laxminagar road including northern area upto Yash building material suppliers then turing left including right sides Sai darshan row house upto Asunoday then turing right towards west including southern area excluding Asunoday upto CIDCO boundary then taking house no.N42/JA-1/23/8 towards west upto house no.N42/ACD-40/8 then excluding house no.N43/ACD-23/8 along road infront of NMC urdu highschool going from right side including eastern area upto Gatewel Hospital then turning left (towards west) upto house no. N42/JA-1/35/1.</p> <p>West - From house no. N42/JA-1/35/1 towards Uday coloney (along road going towards north) including eastern area upto Nikhil provision stores then excluding Nikhil provision towards north along nala behind Nikhil provision stors towards east including Uday coloney further crossing nala along CIDCO boundary going towards north including eastern sides Khande Mala & area excluding Gargi Collage and Naik mala Datta Temple turning right (towards west) including Mataji Sweets upto Patil nagar main road then turning left (towards north) including eastern sides shiv darshan park to Omkrishna Appt. upto Untiwadi STP then from right turning towards east upto Saraswati Gulabrao Patil School then turning left (towards north) including eastern sides</p>	

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		Saraswati Gulabrao Patil School, Kalika Nagar, Jagtap Nagar, excluding Untawadi gaon, along 30 mtr. Trimurti Chowk to Sambhaji Chowk upto right side of Untawadi bridge.	
25 Population Total - 52308 SC - 4009 ST - 1982	Raigad Chowck, Patil Nagar, Savata Nagar, Untiwadi gaon, Trimurti chowck, Abhiyanta nagar, Indra Nagri, Hegadewar nagar, Kamatwade gaon, Shri. ram nagar, Suryaoday Colony.	<p>Location- Patil Nagar, Divya Adlab, Suryaoday Colony. Savata nagar, Moti chowck, Ahilya devi Statue, Shriram nagar, Untiwadi gaon, Untiwadi Smashan Bhumi, Ambedkar Udyan, Hegadwar Chowk, Pethe School, Patil nagar ground, Trimurti chowck, Saikhedkar Hospital, Indra nagari, Abhiyanta nagar, Shiv darshan Colony, Dhanvantari collage, Kamatwada Gaon, Kamatwada Smashan Bhumi, Ambika Nagar.</p> <p>North - From Nasardi river & Shiv Shakti chowk nala junction along Narsardi river towards east including southern area upto right side of Untiwadi bridge.</p> <p>East - From right side of Untiwadi bridge along 30 mtr Sambhaji chowk to Trimurti Chowk DP road going towards south including western side area upto untiwadi gaon than from right side road of untiwadi gaon along road towards south towards Saraswati Gulabrao Patil School including western area upto Saraswati Gulabrao Patil School then turning right along main road of Untwadi STP to Torana nagar going towards south taking western side area upto to Mataji sweets on left side then turning left excluding Mataji sweets upto house of shri. krushana Mishra then excluding house of shri. krushana Mishra towards south including Naik mala, Datta Mandir, Gargi Collage along CIDCO boundary including Western area upto nala than along Nala excluding Uday colony including western area upto back side of Nikhail provision store then taking Nikhail provision store towards south going towards Torna nagar NMC Urdu school including western side area upto house no N42/JA-1/35/1.</p>	25A- Backward Class of Citizens 25B-General Women 25C-General Women 25D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>South - From house no N42/JA-1/35/1 including house no N42/JA-1/23/1 towards west upto Haji mutton shop at Torna Nagar Mutton market then turning right (towards North) upto house no.N42/JB-1/1 then from Pawan nagar road going to Vegitable market towards west including northern area upto Pawan nagar vegetable market than crossing Uttam nagar to Divya Addlab main road along road turning right (towards north) including eastern side area upto Sadguru hotel then turning left (towards west) including Sadguru hotel & northern side area upto house no.N42/JD-1/43 on main raod of thrmuthi chowck to shubam park then crossing road main raod of thrmuthi chowck to shubam park towards right (towards north) upto Yash plaza (Krishna sari) then turning right including northern area upto to Padmakar plaza then turning left (towards south) excluding Padmakar plaza upto Ambalika bunglow on right side then towards right along road going to kamatwada gaon including Ambalika bunglow & right side area upto Saijyoth-A & B appt. then turning right towards south along common border of Saijyoth-A & B appt. & Virat A-14 building excluding Saijyoth-A & B appt. including Virat A-14 building upto house of Dr.Palve then turning right (towards west) along road including left side Datta temple & Kamatwada gaon on North side upto Amar sankul then turning right excluding amar sankul including western side area towards south upto Laxmi bunglow of shri.Gavande then turning right upto 30 Mtr Kamatwada gaon to DGP Nagar DP road.</p> <p>West - From Laxmi bunglow of shri. Gavande on 30 Mtr Kamatwada gaon to DGP Nagar DP road towards north crossing DP road including eastern area upto Mathura Lawn than from road going towards west infront Mathura lawns going towards</p>	

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		Kamatwada Smsshanbhumi including norther area upto nala then turning towards north along nala going to Nasardi river including eastern sides Dhanvantari Collage, Indra nagari Trimurti Chowk, Hegadewar Chowk upto to river Narsardi	
26 Population Total - 50895 SC - 4790 ST - 3695	Khutwad nagar, Shivshakati chowk, Yamuna Nagar,DGP Nagar No.3, Chunchale area, Jadhav Sankul, Ramkrusha na Nagar	Location-Khutwad nagar,DGP Nagar No.3, Shivshakati chowk, Yamuna Nagar, Navjivan Day School Mogal Nagar,Janak Nagri,Amra Chhaya Soci. Salunkhe Nagar, Chunchale gaon, Jadhav Sankul,Ram krushna Nagar, Godivari Nagar, Virat Nagar, Khan Bunglow. North - From Narsardi river taking Hotel Amrut garden upto Nashik-Trimbak road then along Nashik-Trimbak road then turning right (towards east) towards nashik upto Papaya Nursery then turning towards north along satpur link road upto river Nasardi then crossing river Nasardi along lake bank of Nasardi going towards east including Sourthern side area crossing ITI Bridge along river Nasardi including Southern sides Yamuna nagar, Barubaba nagar, Shiv Shakti nagar,then from Nala coming from Shiv shakti chowck and Nasardi river junction. East - From Nala coming from Shiv shakti chowck and Nasardi river junction towards north along Nala going to DGP nagar including eastern area upto Nishant society on left side then turning right including norther side area ITI to DGP Nagar 18 Mtr. DP road to Satpur Shiv nala including northern area then along nala towards north including western side area upto Khan bunglow then along nala upto Satpur to XLO point main road then crossing main road along nala including western side area upto Chunchale gaon 18 Mtr. DP road. South - From Chunchale gaon 18 Mtr. DP road and nala towards west including northern sides Ramkrushna Nagar, Panjar pol,Old Chunchale gaon,Mhada	26A- Backward Class of Citizens 26B-General Women 26C-General Women 26D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Coloney upto NMC boundary limit.</p> <p>West - From NMC boundary limit along 18 mtr Chunchale gaon to Mala DP road going towards north including eastern side area upto river Narsardi.</p>	
<p>27</p> <p>Population Total - 51565</p> <p>SC - 10775</p> <p>ST - 5508</p>	<p>Sanhyadri Nagar, Ashwin Nagar, Raje Sambhaji Stadium, Morwadi Gaon, Ambad Gaon, Ambad MIDC, Datta Nagar</p>	<p>Location-CIDCO sixth scheme, Raje Sambhaji Stadium, Shivaji maharaj Statue, Symbiosis School, NMC Divisional Office, Sanhyadri Nagar, Ashwin Nagar, St.Lawrance School, Mahindra guest house, Morwadi Gaon area, Ambad Gaon, Sai gram, Ambad MIDC, Hotel Tapovan, Shanti nagar, Panjarapol, New Chunchale (Upper Chunchale), Datta Nagar.</p> <p>North - From West boundary of NMC along Chunchale gaon XLO junction point 18 mts D.P. road towards east including southern sides Panjarapol, New Chunchale (Upper Chunchale) gaon, Ambadkar Nagar, Datta Nagar Area upto to XLO junction point then along 30 mtr D.P.road going towards Ambad gaon via Hardispicer Company then crossing road upto Nala going towards north then along nala along MIDC boundary towards left (towards south) including eastern side area upto Ambad MIDC boundary then turning right (towards east) including southern sides S.S.Enterprises excluding Navnath temple & Shri Santu Punjaji Datir residence including shir RamKrishna Datir;s house and chawl upto Lugin Kitchan then turning left (towards South) including Lugin Kitchan & Eastern side Tuljabhavani traders & excluding Shivgauari General Provision stores towards right turning west including Chawl of Namdev Datir & brothers excluding permanent constructed chawl of shri.Ramkrishna Datir then turning left towards south upto road on MIDC boundary then along road turning left (towards east) along MIDC boundary including southern area towards</p>	<p>27A- Scheduled Castes</p> <p>27B- Scheduled Tribes</p> <p>27C-Backward Class of Citizens Women</p> <p>27D-General Women</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>east upto 18 mts Ambad gaon to D.G.P. Nagar D.P. road then turning right (towards south) upto Nala going to Ambad gaon in front of Chandshawali baba darga then along WBM road in front of Nala turning left (towards east) excluding southern area & including northern sides Bandu Datir mala, Shankar nagar, Ambad gaon then straight towards east behind Sai Shardha row houses towards left (towards north) turning about Sai Shardha row house towards south upto Mauli flour mill then turning left (towards east) taking southern area going through common compound wall back side of Kanhaiya villa & Shri. samrath appt. taking Shri. samrath appt. going towards east including southern area upto nala near Bhagyodaya row houses then along nala turning left (towards north) including Bhagyodaya row houses over nala towards right (towards east) including southern sides Vaishnavdevi temple area upto house of shre. Dani then turning right (towards south) upto to house of shri. Patil then along road turning left (towards east) including southern area upto house of shre kawale on the right side of the road then from the behind house of shri. patil turning right (towards south) excluding house of shri. kawale upto house of shri. kulkarni then excluding house of shri. kulkarni turning left (towards east) going east excluding Upendara nagar area on north side and including Sai Gram coloney area then along border of Upendara nagar & Sai gram coloney towards east upto house of shri. Koli house & turning left (towards north) excluding house of shre koli & including eastern side area upto Upendra Nagar road then turning right (towards east) including house of shri. patil towards east taking southern area upto 18 mtr Trimurti chowek Pathardi DP road then crossing 18 mtr DP road including western area</p>	

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>turning right (towards south) along road upto hotel Excellancy then turning left (towards east) taking hotel Excellancy including Burkule lawans on south side along roads going towards school taking eastern southern area upto St.Lawarance school then near Raja Sambhaji Stadium to MVP's Late. Shantaram Babu Wavare collage road turning left along road going towards collage upto house no. N41/A2/1/1 on right side then turning right (towards east) upto Shaineshwar Temple taking southern area including temple upto nala then along nala turning left (towards north) including eastern area upto Ashwini flour mill then turning right infront of Ashwini flour mill excluding Kale Mama Chawl turning left towards north including eastern area upto Shaineshwar Temple then excluding house no. N41/BCD-1/8/12 of Pandit nagar turning left (towards west) upto Pandit nagar road then turning right (towards north) upto Shubham park- Mumbai Agra Highway road then along main road turning left (towards east) including eastern sides Shaineshwar Temple, Morwadi gaon, Swami Vivekanand School, NMC divisional office, Saihyandri nagar upto Jai plaza on Parallel road of Mumbai Agra National Highway.</p> <p>East - From Jai plaza on Mumbai Agra National Highway towards South along parallel road including western sides Sanhyadri Nagar, Ashwin Nagar, Hotel Gate way,Ambad MIDC, Hotel tapovan further along Mumbai Agra National Highway upto Vilholi Octroi Naka Corporation limit boundary.</p> <p>South - FromMumbai Agra National Highway upto Vilholi Octroi Naka Corporation limit boundary towards west including northern sides Ramabai ambedkar nagar, Goutam nagar, Shanti nagar,</p>	

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Ambad MIDC, upto Sarul road.</p> <p>West - From Sarul road Corporation limit boundary towards north including eastern sides Panjarapol, Datta nagar then along Corporation limit boundary upto XLO point junction to Chunchale gaon 18 mtr.D.P. road.</p>	
<p>28</p> <p>Population Total - 51896</p> <p>SC - 4488</p> <p>ST - 2412</p>	<p>DGP Nagar No.2, Vrindavan nagar, Mahalaxmi nagar, Murari nagar, Katikeya nagar, Upendra nagar, Vanshree coloney, Kardile mala</p>	<p>Location-DGP Nagar No.2, Vrindavan nagar, Mahalaxmi nagar, Murari nagar, Katikeya nagar, Upendra nagar, Vanshree coloney, Kardile mala, Shubham park, Ambika Nagar, Prsanna Nagar, Bal Mukagan School, Phodal Mala area.</p> <p>South - From St.Lawarance School & NMC Mahila market sankul towards west along burkule lawns road including northern side area upto hotel Excellency on 18 Mtr Trimurti Chowk to Ambad-Pathride DP road then excluding hotel Excellency & including Shardha appt. turning right (towards north) along 18 Mtr. DP road towards north including left side Hanuman Temple then road going to Upendra Nagar towards west passing between Hanuman Temple & Mangal deep appt. including northern side area upto House of Shri.Patil on right & Vishwakarma Furniture then turning left towards south excluding house of shri.Patil and including Vishwakarma Furniture towards south including western side area upto house of Shri.Koli & then taking house of Shri.Koli & turning right (towards west) along border of Saigram coloney & Upendra nagar including northern side area upto house of Shri.Kulkarni then turning right (towards north) taking house of Shri.Kulkarni excluding NMC open space and taking house of Shri.Kawale upto Upendra nagar road then turing left (towards west) upto house of shri patil then taking house of shri patil then turning right (towards north) upto coloney roads then including house of Shri.Dani</p>	<p>28A- Backward Class of Citizens</p> <p>28B-General Women</p> <p>28C-General Women</p> <p>28D-General Open</p>

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>along coloney road towards west including northern side area upto north south nala turnig left from nala (towards south) excluding Bhagyoday row house from south side of Bhagyoday row house towards west excluding garge on north side & including farm and Prsanna nagar area upto Shri.Samarth & Kanhaiya Villa then towards west from the common border of Shri.Samarth & Kanhaiya Villa towards west upto Mauli flour mill then taking Mauli flour mill turning right (towards north) including eastern side area excluding Sai Shradha row house & turning about Sai Shradha row house towards west including northern sides The Comfort Zone, upto 18 Mtr Ambad gaon to DGP Nagar No.2 DP road then turning right (towards north) taking Chand Shahwali baba darga towards north upto Ambad MIDC border then turning right (towards west) along MIDC border towards west upto 18 Mtr DGP Nagar No.2 to Amabad MIDC DP road then crossing 18 Mtr DP road turnig right along Ambad MIDC border towards north upto Navnath Provison store then turning left (towards west) taking Navnath Provison store further towards west taking two storied Chawl of Shri Ramkrushan Datir then turning right (towards north) turing about chawl turning right (towards east) excluding Namdeo Datir & others Chawl on left side going towards east including southern side area upto Navnath Provison store. Then turning left (towards north) including Navnath Provison store. Shree Provison store. Upto house of shree Subesh Gaidhani taking Tulja bhavan traders then turning left (towards west) including northen sides Gorakshanath Niwas of Shri.Santu P.Datir,Navnath Temple and taking northern side area excluding house of Ramkrushana Datir on south side going towards west excluding southern sides</p>	

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>S.S.Enterprises upto MIDC border then turning right (towards north) along MIDC border upto nala then along MIDC border nala turning left (towards south) along MIDC border including western side area upto 30 mtr XLO Junction to Ambad gaon DP road then turning left (towards west) crossing XLO Junction along XLO Junction to Chunchale gaon 18 mtr DP road taking Hotel Panch ratna upto bridge on nala behind hotel Panchratna.</p> <p>West - From bridge on nala behind hotel Panchratna along nala turning right towards north east crossing Satpur link road along nala going towards Khan bunglow including eastern side area of nala upto Khan bunglow then along nala towards north including eastern sides Vikhe patil School,Vrindavan nagar, Sidhtake nagar,Kartikeya nagar, Purshottam coloney upto Nageshwar temple.</p>	
29 Population Total - 53021 SC - 4797 ST - 1738	Vijay Nagar,Swami Vivekanand nagar, Jai Plaza, Ambad Police Station, Saibaba Nagar, Rajratna, Pawan nagar urdu school, Rameshwar nagar, Uttam nagar, Atul dairy	<p>Location-Pawan nagar, Lokmanya nagar,Urdu school, Rajratna nagar,State Bank chowk,Swami Vivekanand nagar, Jai Plaza, Ambad Police Station, Pelikan Park, Ganesh chowk partly, Sonawane chawl, Tanaji Chowk,Vijay Nagar, Ramashwar Nagar,Uttam nagar collage.</p> <p>North - From H.No.N43/JD-1/18 on Shubham park to trimurti chowk main road including southern side area upto Bright computer then crossing Pawan nagar to Divya Add Lab Main road turning right (towards south) upto Pawan nagar Vegitable market than turning left (towards east) including southern area along main road upto H.No. N43/JB-1/1/1 then excluding H.No. N43/JB-1/1/1 crossing main road going along Morwadi towards south including southern sides Torana Nagar Mutton market upto Haji Mutton then including southern area turning left (towards east) along compound of Urdu school upto</p>	29A-Backward Class of Citizens Women 29B-General Women 29C-General Open 29D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Getwel hospital then excluding Getwel hospital then turning south including NMC urdu school upto H.No.N41/ACD-23/1 then towards east upto H.No.N41/ACD-1/23/9 then turning left taking H.No. N41/ACD-1/23/9 up to Shri sai on left then turning right (towards east) upto Asunoday then taking southern area along Laxmi nagar road towards east upto Yash building material suppliers then turning left (towards north) taking Yash building material suppliers and excluding Sai darshan row houses along road to Maharana Pratap chowck upto office of Shri.Mahale then taking Jivhala Sankul along road going to Vijay Nagar towards south including western area upto Chitod Chicken Centre then turning left (towards east) upto H.No.N32/R-3/45 on the road of School then going towards east taking southern side area upto H.No.N32/R-3/42/1 then turning right (towards south) encluing western side area upto H.No. N32/R-3/34/1 then turning left (towards east) upto H.No.N32/R-3/19/1 then turning left (towards north) taking eastern side area upto H.No.N32/R-3/20/8 then turning right (towards east) taking southern area upto H.No.N32/R-3/16/1 then turning left (towards north) crossing roads excluding H.No.N32/P-32/1 and including southern side area upto H.No.N32/P-3/29/1 on the Ganesh chowk to Ambad Police Station road then towards left (towards north) upto Ganesh Chowk then turning right (towards east) along Ganesh Chowk to State Bank Chowk main road taking southern side area upto Fire Brigade Station on Parallel road of Mumbai Agra Nationl Highway.</p> <p>East - From Fire Brigade Station on Parallel road of Mumbai Agra Nationl Highway including western side area towards south along Mumbai Agra Nationl</p>	

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Highway upto Jai Plaza.</p> <p>South - From Jai Plaza on Mumbai Agra National Highway including northern area along roads going to Shubham park upto Torana nagar road upto Pandit Nagar (Shaineshwar Temple) then turning right along pandit nagar road excluding shani Temple upto to Sakshi polyclinic then turning left (towards east) upto H.No.N41/BCD-1/8/12 then taking H.No.N41/BCD-1/8/12 turning right towards south including western side area upto Kale mama chawl then turning right towards south along nala including western side area upto Shaineshwar Temple then turning west taking Shaineshwar Temple on right side turning right (Towards west) including northern area and excluding Dnyangiri bungalow towards west including northern side area upto Raje Sambhaji Stadium to MVP Shantram Babu Collage road then turning left (towards south) upto house No. N52/SE-1/11/8 on right side then turning towards west including H.No. N52/SE-1/11/8 & including northern side area upto H.No. N52/SE-1/17/1 then towards west excluding H.No. N52/SE-1/17/1 & including northern side area upto Shradha appt. on 18 Mtr trimuthi chowk to Pathardi phata DP road.</p> <p>West - From Shradha appt. on 18 Mtr trimuthi chowk to Pathardi phata DP road towards north along trimuthi chowk to Pathardi phata road including eastern side area upto H.No.N43/JD-1/18.</p>	
30 Population Total – 48241 SC – 8127 ST – 2229	Rajiv Nagar, Wadala Gaathan, Pandav Nagari.	Location-Rajiv Nagar, Rane Nagar, Indira Nagar Link Road Northern Part, Vaibhav Colony, Kishor Nagar, Kanifnath Nagar, Pethe Nagar Road from Highway to Cahrwak Chowk, Wadalagaon, Chintamani Colony, Shardha Vihar, Shiv Colony, Pandav Nagari, Guru Govindsing Polytechinc Collage. North – From National Highway NH-3 Great Punjab Hotel, North	30A- Scheduled Castes 30B-Backward Class of Citizens Women 30C-General Women 30D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>Corner, (Excluding Dimond Height Building) towards East along Road taking southern side Radhysham bungalow, Ashirwad Appt., Gajara Part upto Ashish Appt., in front of Gajanan Maharaj Mandir. Then towards south taking West Side Manas Soccity, Deodatta Society upto Charwak Chowk on Pethe Nagar Road. Then towards East taking southern area upto Rathchakra Chowk on Wadala-Pathardi Road. Then towards North along Wadala-Pathardi Road upto Sainath Chauphuli. Then along canal road towards East taking southern area upto military boundary.</p> <p>East - Along military boundary (south side of D.G.P. Nagar) taking Western area upto Pathardi Wadal Shiv road (Sharayu Nagar).</p> <p>South - From Junction of Military boundary and Pathardi Shiv Road (18m wide) along road towards west upto Wadal-Pathardi Road taking Northen area. Then along Wadala-Pathardi road towards north taking eastern area upto Vardhman Shopi Golden Nest Building. Then towards West along Road taking Northen area upto Day-Care School. Then towards north taking eastern area upto Rane Nagar 18m road. Then towards west along Rane Nagar Road up to Rukhmani Apartment. Then towards North taking eastern area upto Aditi Bunglow. Then towards West along road taking Northen area upto visava Bunglow. Then towards south upto 18m Rane Nagar Road. Then towards West taking Northen area up to National Highway NH-3.</p> <p>West - From National Highway NH-3 & Rane Nagar Road junction along NH-3 towards North upto Great Punjab Hotel on Highway.</p>	
31 Population	Pathradi, Rane Nagar, Dhadegaon,	Location-Ganesh Colony, Nagarkar Lane, Ichhapuri Chowk, Rane Nagar, Siemence Colony, East Side area	31A- Scheduled Castes 31B- Backward Class of Citizens women

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
Total – 44960 SC – 6136 ST – 3473	Pathardi Phata.	<p>of Sai Palace Hote, Amol Nayantara Gold, Hotel Seven Heven east side area, Dnyaneshwar Nagar, Samarth Nagar, Area infront of Gurugovindsing Collage, Pathardi Phatha to Pathardi Gaon, Pathardi road, South & North side Area. Prashant Nagar, Ayodhya Colony, Narhari Nagar, Damodhar Nagar, Dadasaheb Phalke Smarak Area, Pathardi Gaon, Pathardi Dhadegaon Road, East & West Side area, Pimpalgaon Khamb Road west side area</p> <p>North – From National Highway NH-3 Rane Nagar Road junction towards east along Rane Nagar Road taking southern area up to Nirman Arcade. Then towards North up to Chiranjiv Hospital. Then to East taking southern area up to Tirumala Elite, Then towards south up to Ranenagar road. Then along Ranenagar road towards east taking southern area up to Yamaha Showroom. Then towards south upto Day-Care School taking Western Area. Then towards east upto wadala pathardi road Durga Apartment.</p> <p>East - From Vardhaman Shopi towards south taking Western area upto Pathardi-Wadal 18m Shiv Road. Then towards east taking southern area along pathardi-wadala shiv road to military boundary then along military boundary towards east upto Vadner-Pimpalgaon Kham Shivroad. Then towards south taking westen partn along pimpalgaon khamb and Vadner Shiv upto 30m wide Pathardi Road. Then towards West along 30m pathardi road upto Pimpalgaon Khamb Road taking Northen Part. Then from Pimpalgaon Khamb and Parthardi Road Junction towards south along Pimpalgaon Khamb Road taking western area upto Waldevi River. Then along 18.0m wide Pimpalgaon Khamb road excluding Pimpalgaon gaothan area towards east taking</p>	31C-General Women 31D-General Open

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for women (including SC Women, ST Women or BCC Women)
1	2	3	4
		<p>southern area upto Tuljai Niwas. Then from Tuljai Niwas towards South taking Western Area upto Pimpalgaon Khamb (S.No.90) & Vadner Shiv corner on NMC Boundary.</p> <p>South - From Pimpalgaon Khamb (S.No.90) & Vadner Shiv corner on NMC boundary along south boundary of NMC taking eastern part.</p> <p>West - Along West boundary of Pathardi shiwar (NMC Boundary) upto National Highway NH-3 taking eastern area. Then along NH-3 towards North east side taking Eastern area upto Ranenagar 18.0m wide Road.</p>	

5. In case of any discrepancy in description of ward in the Marathi and English notification, the description as per boundaries shown in the map shall be treated as valid.

6. A map of the Municipal Corporation showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of the Municipal Corporation.

Place :- Mumbai
Date :- 25/11/2016

XXX
(J. S. Saharia)
State Election Commissioner,
Maharashtra